

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत
धाराशिव जिल्हयातील २१५९ वैयक्तिक
घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर
मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग
शासन निर्णय क्रमांक: यचमु-२०२३/प्र.क्र.६२/योजना-१
नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : २० डिसेंबर, २०२३.

- संदर्भ :-** १) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१,
दिनांक २४/१/२०१८.
२) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/ प्र.क्र.६०/
विजाभज-१, दिनांक ८/१/२०१९.
३) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/ प्र.क्र.६०/
विजाभज-१, दिनांक ८/३/२०१९.
४) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/ प्र.क्र.६०/
विजाभज-१, दिनांक ११/९/२०१९.
५) सहायक आयुक्त, समाज कल्याण, धाराशिव यांचे क्र.२५४०, दि.०५/०७/२०२३ रोजीचे पत्र.

शासन निर्णय :-

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. २ ते ४ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या धाराशिव जिल्ह्यातील वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्र.५ च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.

२. सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता धाराशिव जिल्ह्यातील २१५९ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना (परिशिष्ट-अ प्रमाणे) कार्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्यांकरीता प्रति लाभार्थी रु.१.२० लक्ष प्रमाणे रु.२५,९०,८०,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस कोटी नव्वद लक्ष ऐंशी हजार फक्त) व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु.४८००/- प्रमाणे) रु.१,०३,६३,२००/- (अक्षरी रुपये एक कोटी तीन लक्ष त्रेसष्ट हजार दोनशे फक्त) अशा एकूण रु.२६,९४,४३,२००/- (अक्षरी रुपये सव्वीस कोटी चौऱ्याणव लक्ष त्रेचाळीस हजार दोनशे फक्त) इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरहू निधीपैकी तूर्त रु.६,००,००,०००/- (अक्षरी रुपये सहा कोटी फक्त) इतका निधी वितरीत करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.

३. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत सोबतच्या परिशिष्ट-अ मधील २१५९ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहू मान्यता खालील अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
१. धाराशिव जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त सोबत जोडण्यात आलेल्या “परिशिष्ट-अ”मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
 २. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
 ३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहिल दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 ४. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहिल.
 ५. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
 ६. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या / वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दूर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहिल. नाव/ आडनावातील तफावत दूर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 ७. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी.
 ८. जिल्हास्तरीय समितीने संदर्भाधिन शासन निर्णय/शुद्धीपत्रकांतील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४. सदरहू प्रकरणी लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटींची पूर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, धाराशिव व सहायक आयुक्त, समाज कल्याण, धाराशिव यांची राहिल.
५. सदरहू निधी वितरीत करण्यासाठी उप सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण, धाराशिव यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच, सदरहू निधी कोषागारातून आहरित करण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, धाराशिव यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक तरतूद संबंधित यंत्रणेस वितरीत करावी. तसेच, कामांबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.

६. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, धाराशिव व सहायक आयुक्त, समाज कल्याण, धाराशिव यांनी सर्व अटी व शर्तीच्या पूर्ततेशिवाय निधी खर्च करू नये. तसेच याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.

७. याबाबतचा खर्च सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात मागणी झेडजी-३, मुख्य लेखाशिर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण, ०३ मागासवर्गाचे कल्याण, (०१) (०३) विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (२२२५-ई ८२१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष २०२३-२४ करीता प्राप्त आर्थिक तरतूदीतून भागविण्यात यावा.

८. याद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३१२२०१०४९५२८७३४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कैलास साळुंके)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. प्रधान सचिव, (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर.
४. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
५. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, धाराशिव.
६. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे.
७. प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग (प्रादेशिक), लातूर.
८. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, धाराशिव.
९. सहायक आयुक्त, समाजकल्याण, धाराशिव.
१०. जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव.
११. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/ नागपूर.

१३. जिल्हा कोषागार अधिकारी, धाराशिव.

१४. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.

१५. निवड नस्ती (योजना-१).

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक : यचमु-२०२३/प्र.क्र.६२/योजना-१

दिनांक :- २० डिसेंबर, २०२३

परिशिष्ट-अ

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील २१५९ लाभार्थ्यांची यादी.

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-----------------------------|------------------------|
| १ | लक्ष्मण अंगद लोहार | धारुर ता .धाराशिव |
| २ | उमेश अंगद लोहार | धारुर ता. धाराशिव |
| ३ | मसा बापु जाधव | धारुर ता. धाराशिव |
| ४ | जाधव सोमनाथ भैरवनाथ | धारुर ता. धाराशिव |
| ५ | माणिक जगन्नाथ चव्हाण (जोगी) | बेबंळी ता .धाराशिव |
| ६ | अनिल वैजिनाथा लोहार | बेबंळी ता.धाराशिव |
| ७ | विनया दत्तात्रय लोहार | बेबंळी ता.धाराशिव |
| ८ | नारायण सोपान बाधे | बेबंळी ता.धाराशिव |
| ९ | रंगुबाई नरसाप्पा चौगुले | मेंढा ता. धाराशिव |
| १० | रवि लक्ष्मण कुसळकर | मेंढा ता.धाराशिव |
| ११ | कमलाबाई लक्ष्मण कुसळकर | मेंढा ता. धाराशिव |
| १२ | कमल लक्ष्मण कुसळकर | मेंढा ता. धाराशिव |
| १३ | चव्हाण विनायक हनुमंत | उमरेगव्हाण ता .धाराशिव |
| १४ | लक्ष्मण बरमा देवकर | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| १५ | विलास हनुमंत देवकर | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| १६ | सुमन हिरश्चंद्र मंजुळे | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| १७ | सुलोचना हनुमंत मुद्दे | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| १८ | राम गोडाप्पा देवकर | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| १९ | नागनाथ यलप्पा चौघुले | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| २० | काशीनाथ यंकषा दाते | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| २१ | तिम्पा यलाप्पा पवार | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| २२ | सुरेश तिम्पा पवार | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| २३ | शिवाजी रामु देवकर | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| २४ | बाबु शिवाजी मंजुळे | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| २५ | फुलाबाई राम मासुळे | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| २६ | सत्यभामा लक्ष्मण पवार | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| २७ | निलाबाई हनुमंत देवकर | शिंदेवाडी ता. धाराशिव |

| अ. क्र. | लाभार्थ्याचे नाव | गावाचे नाव |
|---------|--------------------------|---------------------------|
| २८ | रामा नागु चौघुले | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| २९ | मंजुळे ज्योती दशरथ | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| ३० | रेणुका विश्वनाथ पवार | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| ३१ | योगेश अर्जुन मंजुळे | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| ३२ | लक्ष्मण बाजीराव इटकर | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| ३३ | कलावती तिप्पा मंजुळे | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| ३४ | ताई विक्रम बडेकर | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| ३५ | चव्हाण यंकप्पा बुडाप्पा | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| ३६ | शंकर सोमनाथ चौगुले | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| ३७ | भालचंद्र ज्ञानोबा गुजरे | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| ३८ | तिम्मा रामा चौगुले | शिंदेवाडी ता. धाराशिव |
| ३९ | सुमन नामदेव राठोड | सांजा ता. धाराशिव |
| ४० | पिंटु हरीभाऊ राठोड | सांजा ता. धाराशिव |
| ४१ | लक्ष्मण हिरा राठोड | सांजा ता. धाराशिव |
| ४२ | विक्रम मोतीराम राठोड | सांजा ता. धाराशिव |
| ४३ | दिलीप बळीराम मुजरे | सांजा ता. धाराशिव |
| ४४ | रेखा विजय पवार | अंबेजवळगे ता. धाराशिव |
| ४५ | शेषराव शंकर जाधव | जहागीरदारवाडी ता. धाराशिव |
| ४६ | सुनिता महादेव राठोड | घाटं ग्री ता. धाराशिव |
| ४७ | संतोष शंकर जाधव | घाटं ग्री ता. धाराशिव |
| ४८ | माने राजाराम मसा | वरुडा ता. धाराशिव |
| ४९ | बेबीनंदा शंकर बाघ | शिराढोण ता. तुळजापुर |
| ५० | संदीपान लिंबाजी गंभीरे | शिराढोण ता. तुळजापुर |
| ५१ | शाम शंकर सोनवणे | शिराढोण ता. तुळजापुर |
| ५२ | नामदेव निवृत्ती सोनवणे | शिराढोण ता. तुळजापुर |
| ५३ | प्रविण शंकर सोनवणे | शिराढोण ता. तुळजापुर |
| ५४ | नामदेव निवृत्ती सोनवणे | शिराढोण ता. तुळजापुर |
| ५५ | नंदकुमार निवृत्ती सोनवणे | शिराढोण ता. तुळजापुर |
| ५६ | बालाजी नवनाथ गंभीरे | शिराढोण ता. तुळजापुर |
| ५७ | रमेश जोतिबा गंभीरे | शिराढोण ता. तुळजापुर |
| ५८ | जनार्दन श्रीपती सोनवणे | शिराढोण ता. तुळजापुर |
| ५९ | अंकुश शंकर सोनवणे | शिराढोण ता. तुळजापुर |
| ६० | अनिल ज्योतिबा गंभीरे | शिराढोण ता. तुळजापुर |
| ६१ | दत्तात्रय शंकर सोनवणे | शिराढोण ता. तुळजापुर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|--------------------------|---------------------|
| ६२ | हरीभाऊ भगवान सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ६३ | अंबाजी वामन जयभाय | शिराढोण ता.तुळजापुर |
| ६४ | फुलचंद दगडु दराडे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ६५ | लक्ष्मण कोडिबा सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ६६ | भास्कर रावण सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ६७ | दुष्यंत जगन्नाथ सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ६८ | साहेबराव नामदेव वाघ | शिराढोण ता.तुळजापुर |
| ६९ | उत्तम गौतम लाटे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ७० | विभिषण अशोक सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ७१ | संगीता जनार्दन कराड | शिराढोण ता.तुळजापुर |
| ७२ | अनिल यशवंत गंभीरे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ७३ | शालन मधुकर सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ७४ | प्रफुल्ल जयराम कोळी | शिराढोण ता.तुळजापुर |
| ७५ | लक्ष्मण हरिबा माने | शिराढोण ता.तुळजापुर |
| ७६ | गणेश जगन्नाथ सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ७७ | गुणवंत माणिक वाघ | शिराढोण ता.तुळजापुर |
| ७८ | शोभा दत्तात्रय गंभीरे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ७९ | दिलीप जगन्नाथ सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ८० | उध्दव कृष्णाथ वाघ | शिराढोण ता.तुळजापुर |
| ८१ | प्रकाश रंगनाथ सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ८२ | चंद्रकांत दिनकर माने | शिराढोण ता.तुळजापुर |
| ८३ | दयानंद भुजंग वाघ | शिराढोण ता.तुळजापुर |
| ८४ | विनायक ज्ञानदेव सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ८५ | सौदागर यशवंत गंभीरे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ८६ | राजेंद्र ज्ञानदेव सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ८७ | अमोल आदिनाथ सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ८८ | राजेंद्र ज्ञानदेव सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ८९ | नागेश गंगाराम सानप | शिराढोण ता.तुळजापुर |
| ९० | जयपाल लिंबाजी गंभीरे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ९१ | माणिक चांगदेव सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ९२ | श्रीमती बाबुराव वाघ | शिराढोण ता.तुळजापुर |
| ९३ | हरिदास निवृत्ती सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ९४ | शाहु गुंडिबा गंभीरे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ९५ | बाबुराव दशरथ रसाळ | शिराढोण ता.तुळजापुर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-------------------------|----------------------|
| ९६ | अशोक भगवान सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ९७ | रंजना राजेंद्र गंभीरे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ९८ | विजय राजेंद्र गंभीरे | शिराढोण ता.तुळजापुर |
| ९९ | बबन रंगनाथ सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| १०० | उध्दव विश्वनाथ माने | शिराढोण ता.तुळजापुर |
| १०१ | बालाजी पांडुरंग घुगे | शिराढोण ता.तुळजापुर |
| १०२ | मोहन सोमनाथ सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| १०३ | गाहिनीनाथ किसन गंभीरे | शिराढोण ता.तुळजापुर |
| १०४ | नागनाथ प्रभाकर सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| १०५ | संगिता जनार्धन कराड | शिराढोण ता.तुळजापुर |
| १०६ | दुष्यंत जगत्रय सोनवणे | शिराढोण ता.तुळजापुर |
| १०७ | महादेवी निवृत्ती तिघाडे | कसई ता.तुळजापुर |
| १०८ | सुनिल रामहरी पाटील | ढेकरी ता.तुळजापुर |
| १०९ | सुदर्शन वसंत लाटे | ढेकरी ता.तुळजापुर |
| ११० | राजकुमार रामहरी पाटील | ढेकरी ता.तुळजापुर |
| १११ | लक्ष्मण मारुती लाटे | ढेकरी ता.तुळजापुर |
| ११२ | व्यंकट दादा लाटे | ढेकरी ता.तुळजापुर |
| ११३ | सोमनाथ सुधाकर मुंडे | ढेकरी ता.तुळजापुर |
| ११४ | अजय गणेश राठोड | रामतिर्थ ता.तुळजापुर |
| ११५ | धनु किसन राठोड | रामतिर्थ ता.तुळजापुर |
| ११६ | मारुती किसन राठोड | रामतिर्थ ता.तुळजापुर |
| ११७ | बालाजी बाबु राठोड | रामतिर्थ ता.तुळजापुर |
| ११८ | सतीश बाबु राठोड | रामतिर्थ ता.तुळजापुर |
| ११९ | योगेश माणिक राठोड | रामतिर्थ ता.तुळजापुर |
| १२० | प्रकाश भगवान राठोड | रामतिर्थ ता.तुळजापुर |
| १२१ | शिवाजी रामु राठोड | रामतिर्थ ता.तुळजापुर |
| १२२ | राजकुमार निलकंठ आडे | रामतिर्थ ता.तुळजापुर |
| १२३ | राजकुमार किसन राठोड | रामतिर्थ ता.तुळजापुर |
| १२४ | विनायक शिवाजी पवार | रामतिर्थ ता.तुळजापुर |
| १२५ | इंद्रजित नामदेव पवार | रामतिर्थ ता.तुळजापुर |
| १२६ | सुरेश बाबु राठोड | रामतिर्थ ता.तुळजापुर |
| १२७ | नेमीचंद जेमला चव्हाण | रामतिर्थ ता.तुळजापुर |
| १२८ | भालचंद्र दामला राठोड | रामतिर्थ ता.तुळजापुर |
| १२९ | राठोड शिवाजी मनसु | हगलुर ता.तुळजापुर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|--------------------------|-----------------------|
| १३० | कमल अशोक चव्हाण | हगलुर ता.तुळजापुर |
| १३१ | राठोड सुरेखा सुभाष | हगलुर ता.तुळजापुर |
| १३२ | सुनिल फुलचंद राठोड | हगलुर ता.तुळजापुर |
| १३३ | कंटु फुलचंद पवार | हगलुर ता.तुळजापुर |
| १३४ | देवजी फुलचंद पवार | हगलुर ता.तुळजापुर |
| १३५ | सुधाकर रामा राठोड | जळकोट ता.तुळजापुर |
| १३६ | अनिल माणिक राठोड | जळकोट ता.तुळजापुर |
| १३७ | सुभाष रामजी राठोड | जळकोट ता.तुळजापुर |
| १३८ | बाबु माणिक राठोड | जळकोट ता.तुळजापुर |
| १३९ | बाबु गोपा राठोड | जळकोट ता.तुळजापुर |
| १४० | रुपसिंग रेवु राठोड | जळकोट ता.तुळजापुर |
| १४१ | धनराज दगडु चव्हाण | जळकोट ता.तुळजापुर |
| १४२ | प्रदिप मोतीराव पवार | जळकोट ता.तुळजापुर |
| १४३ | रामचंद्र ठाकरु जाधव | जळकोट ता.तुळजापुर |
| १४४ | शशीकांत ज्ञानु पवार | जळकोट ता.तुळजापुर |
| १४५ | थावरु लिंबा राठोड | जळकोट ता.तुळजापुर |
| १४६ | धनराज रेवाण्णा चव्हाण | जळकोट ता.तुळजापुर |
| १४७ | शंकर भाऊसिंग राठोड | आलियाबाद ता. तुळजापुर |
| १४८ | व्यंकट धर्मु राठोड | आलियाबाद ता. तुळजापुर |
| १४९ | आशा व्यंकट पवार | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १५० | शांताबाई रेखु चव्हाण | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १५१ | सुभाष भिमा चव्हाण | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १५२ | शिवाजी हिरा चव्हाण | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १५३ | शिवाजी हिरा चव्हाण | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १५४ | लक्ष्मण पोमा राठोड | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १५५ | देविदास भिलु राठोड | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १५६ | शारदाबाई सुर्यकांत राठोड | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १५७ | रत्नाबाई जेमला राठोड | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १५८ | सुर्यकांत जेमला राठोड | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १५९ | नंदकुमार विनायक चव्हाण | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १६० | विश्वनाथ देविदास चव्हाण | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १६१ | गोविंद चंदु राठोड | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १६२ | संदीप रतन पवार | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १६३ | अनिता अर्जुन राठोड | आलियाबाद ता.तुळजापुर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|----------------------------|-------------------------|
| १६४ | शिवाजी रामा जाधव | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १६५ | सुधाकर शिवाजी राठोड | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १६६ | संदीप धनाजी राठोड | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १६७ | प्रविण अमृताराव चव्हाण | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १६८ | विनोद हरीदास चव्हाण | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १६९ | बाबु पोमा राठोड | आलियाबाद ता.तुळजापुर |
| १७० | मधुकर नामदेव चव्हाण | निलेगाव ता. तुळजापुर |
| १७१ | शिवाजी यलाप्पा विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १७२ | शंकर रामचंद्र विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १७३ | नागेश शंकर संकुल | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १७४ | बसवराज हनुमंत विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १७५ | प्रकाश महादेव विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १७६ | श्रीमंत बसप्पा कोंडरु | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १७७ | मल्लेश भिमराव कोंडरु | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १७८ | कृष्णा जयराम तेली | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १७९ | ललीता बसवराज तेली | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १८० | सुरेश शंकर विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १८१ | रत्ना बाबु कोंडरु | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १८२ | ललीता बसवराज तेली | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १८३ | बसवराज मारुती तेली | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १८४ | महांतेश भिमराव कोंडरु | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १८५ | लक्ष्मण शंकर विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १८६ | हनुमंत लक्ष्मण विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १८७ | तानाजी यलाप्पा विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १८८ | मल्लेश महादेव विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १८९ | मल्लेश हनुमंत विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १९० | राजेश चंद्रकांत विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १९१ | चंद्रकांत कल्लाप्पा विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १९२ | भद्रीनाथ कल्लाप्पा विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १९३ | रवी शिवाजी कोंडरु | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १९४ | बाबुराव शिवाप्पा विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १९५ | मलाप्पा रामचंद्र विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १९६ | तात्या यलाप्पा विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १९७ | लक्ष्मण मरीप्पा कोंडरु | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|--------------------------|---------------------------|
| १९८ | कृष्णा महादेव विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| १९९ | परशुराम यलाप्पा विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २०० | राजु शंकर शिंदे | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २०१ | बसवराज शंकर तेली | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २०२ | राहुल प्रकाश विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २०३ | बालाजी सुरेश विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २०४ | आनंद हनुमंत विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २०५ | मुन्ना शिवाजी विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २०६ | मारुती भिमराव कोंडरु | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २०७ | मारुति कृष्णापा सितारे | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २०८ | प्रभु मरगाप्पा पवार | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २०९ | लक्ष्मण गुडाप्पा इटलकर | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २१० | प्रकाश शेटीबा बंदपटे | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २११ | विठ्ठल तायाप्पा बंडगर | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २१२ | संजय किसन डुकरे | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २१३ | संजय बाबु चौगुले | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २१४ | लक्ष्मण गुडाप्पा इटलकर | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २१५ | प्रकाश शेटीबा बंदपटे | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २१६ | अकुंश रामा चौगुले | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २१७ | मारुती राजाराम मंजुळे | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २१८ | दिपक प्रकाश गोसावी | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २१९ | अशोक श्रीमंत यमपुरे | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २२० | सुरेश गुडाप्पा इटलकर | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २२१ | तिनाप्पा नागाप्पा चौगुले | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २२२ | अंबादास धोंडिबा डुकरे | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २२३ | नागनाथ विश्वनाथ डुकरे | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २२४ | राम शशीकांत चव्हाण | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २२५ | रेखा दशरथ चौगुले | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २२६ | नागाप्पा बसप्पा कोंडरु | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २२७ | हणमंत कलाप्पा विभुते | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २२८ | रेणुका गोविंद सुर्यवंशी | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २२९ | आकाश बाबु चौगुले | हंगरगा तुळ ता. तुळजापुर |
| २३० | सुभाष ईश्वरा राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २३१ | राठोड बाबु मनोहर | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-----------------------|---------------------------|
| २३२ | बाबु रतन राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २३३ | बाबु नाना राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २३४ | सुरताबाई दासु राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २३५ | ठाकरु सिताराम पवार | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २३६ | ताराबाई रुपचंद राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २३७ | जयराम किसन राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २३८ | काशीनाथ माना राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २३९ | गोरख पुना राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २४० | गुरुनाथ सुभाष राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २४१ | निलाप्पा धेनु राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २४२ | सुदाबाई किसन राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २४३ | देविदास पुना राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २४४ | रुपचंद मानसिंग चव्हाण | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २४५ | रामणाबाई शेवु पवार | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २४६ | किसन पुना राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २४७ | सुनिल गणपत जाधव | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २४८ | सतिश विलास चव्हाण | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २४९ | राठोड संतोष रुपचंद | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २५० | थावरु हिरा राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २५१ | प्रेमदास दगडु राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २५२ | दगडु भगवान राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २५३ | सत्यवान दगडु राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २५४ | चव्हाण सुरेश खिरु | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २५५ | रेश्मा शामराव चव्हाण | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २५६ | प्रकाश गोपीनाथ राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २५७ | राजेदं ठाकरु राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २५८ | बाबु देशु राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २५९ | बाळु देशु राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २६० | कांत गोपीनाथ राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २६१ | बापुराव धनजु राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २६२ | सविता बाळु राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २६३ | सुरेश धनजु राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २६४ | मोतीराम दगडु राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २६५ | विक्रम दामु राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-------------------------|----------------------------|
| २६६ | भारताबाई बंकट राठोड | जळकोटवाडी नळ ता. तुळजापुर |
| २६७ | अंकुश गंगाराम शिंदे | बोरगाव (तु) ता.तुळजापुर |
| २६८ | राम लालसिंग चव्हाण | मानमोडी तांडा ता.तुळजापुर. |
| २६९ | राठोड शंकर राम | मानमोडी तांडा ता. तुळजापुर |
| २७० | सुभाष चापला चव्हाण | मानमोडी तांडा ता. तुळजापुर |
| २७१ | प्रभाकर काशीनाथ पवार | मानमोडी तांडा ता. तुळजापुर |
| २७२ | विजय रुपचंद आडे | मानमोडी तांडा ता. तुळजापुर |
| २७३ | वसंत सेवा राठोड | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २७४ | मधुकर मानसिंग चव्हाण | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २७५ | दिलीप मानिसंग चव्हाण | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २७६ | बाबु जमला राठोड | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २७७ | फुलचंद रामसिंग पवार | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २७८ | बाबु जमला राठोड | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २७९ | रामसिंग दिपला चव्हाण | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २८० | बबीता राजु पवार | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २८१ | सुरेखा उत्तम चव्हाण | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २८२ | मोहन भिमा चव्हाण | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २८३ | सुभाष नारायण चव्हाण | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २८४ | रामु गंगाराम राठोड | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २८५ | फुलचंद खेमा चव्हाण | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २८६ | संजय झापु चव्हाण | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २८७ | प्रेमनाथ नामदेव चव्हाण | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २८८ | रामचंद्र धनाजी चव्हाण | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २८९ | पांडु सोमा राठोड | हंगरगा नळ ता. तुळजापुर |
| २९० | लक्ष्मण किसन आडेकर | सलगरा (दि) ता.तुळजापुर |
| २९१ | पोपट लक्ष्मण आडेकर | सलगरा (दि) ता.तुळजापुर |
| २९२ | बालाजी लक्ष्मण आडेकर | सलगरा (दि) ता.तुळजापुर |
| २९३ | योगेश रघुनाथ राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| २९४ | संदीप राजेंद्र राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| २९५ | सुनिल माणिक राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| २९६ | भाऊसाहेब राजेंद्र राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| २९७ | निलाबाई महादेव आडे | दिपकनगर ता.तुळजापुर |
| २९८ | सुरेश माणिक राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| २९९ | सतिश लालसिंग राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |

| अ. क्र. | लाभार्थ्याचे नाव | गावाचे नाव |
|---------|---------------------------|---------------------|
| ३०० | इंदुबाई गुलचंद राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३०१ | सुनिता उध्दव राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३०२ | मनोहर भगवान राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३०३ | तानजी घेनु राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३०४ | कविता प्रकाश चव्हाण | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३०५ | पदमीन भगवान चव्हाण | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३०६ | किशोर चंद्रकांत राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३०७ | दिनकर माणिक राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३०८ | आकाश राजेद्र राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३०९ | दयानंद राजेंद्र राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३१० | पारुबाई सुभाष राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३११ | कमालाबाई काशिनाथ चव्हाण | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३१२ | जिजाबाई राजपाल राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३१३ | अण्णासाहेब रामचंद्र राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३१४ | संतोष भगवान चव्हाण | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३१५ | बालाजी लिंबाजी राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३१६ | रकमाबाई बाबु राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३१७ | सविता सुभाष राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३१८ | बालाजी लिंबाजी राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३१९ | ललीता भाऊसाहेब राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३२० | करण आण्णसाहेब राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३२१ | सचिन मोतीराम राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३२२ | विकास फुलचंद राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३२३ | प्रकाश गोमा राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३२४ | राजेंद्र टोपा राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३२५ | विलास फुलचंद राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३२६ | दत्तात्रय सुभाष राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३२७ | मनोजकुमार माणिक राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३२८ | धमकाबाई रामजी राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३२९ | सखुबाई एकनाथ राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३३० | शरद सुभाष चव्हाण | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३३१ | प्रविण राजेंद्र शंकर | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३३२ | काजल सचिन राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३३३ | सुमन देविचंद राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|--------------------------|----------------------|
| ३३४ | विनोद दासु चव्हाण | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३३५ | नंदु लिंबाजी राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३३६ | अशोक प्रभाकर पवार | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३३७ | कांताबाई नामदेव राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३३८ | श्रीकांत राजेंद्र राठोड | दिपकनगर ता.तुळजापुर |
| ३३९ | बलभिम दामाजी राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३४० | काशिनाथ रामचंद्र जाधव | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३४१ | संजय मनोहर जाधव | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३४२ | प्रकाश फुलचंद चव्हाण | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३४३ | मितु रामचंद्र राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३४४ | विकास शिवाजी राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३४५ | संजय शिवाजी राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३४६ | मोहन राम पवार | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३४७ | सुभाष राम पवार | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३४८ | हरी राम पवार | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३४९ | मोतीराम सिताराम राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३५० | प्रदिप सुधाकर पवार | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३५१ | प्रियंका प्रकाश राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३५२ | शिवानंद ठारु जाधव | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३५३ | रागिनाबाई चंद्रकांत जाधव | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३५४ | संजय गुरुनाथ राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३५५ | सुरेश भानु राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३५६ | गुरुनाथ नुरा राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३५७ | जनाबाई सुभाष पवार | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३५८ | दिलीप धनु पवार | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३५९ | राम नुरा राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३६० | बाबु राम पवार | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३६१ | दसलाबाई नामदेव राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३६२ | अप्पाराव नुरा राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३६३ | प्रभाकर लक्ष्मण राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३६४ | पांडुरंग रुपला जाधव | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३६५ | संजय खिरा राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३६६ | उमाकांत नुरा राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३६७ | उमाकांत नुरा राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |

| अ. क्र. | लाभार्थ्याचे नाव | गावाचे नाव |
|---------|------------------------|----------------------|
| ३६८ | श्रीमंत राम चव्हाण | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३६९ | सावंत धनु पवार | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३७० | लालाबाई बाबु राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३७१ | मधुकर लक्ष्मण राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३७२ | शिवाजी मेघराज पवार | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३७३ | शिवाजी परशुराम राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३७४ | सुरेश नुरा राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३७५ | बंडु राम राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३७६ | शालाबाई बब्रुवान पवार | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३७७ | राम लाल पवार | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३७८ | नागेश राम पवार | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३७९ | राठोड प्रकाश खिरा | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३८० | विलास बाबु पवार | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३८१ | भालचंद्र देविदास राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३८२ | मथुराबाई देविदास राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३८३ | मनोहर लाला जाधव | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३८४ | रवि गुरुनाथ राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३८५ | राम सिताराम राठोड | खुदावाडी ता.तुळजापुर |
| ३८६ | उमेश भिमराव पवार | किलज ता.तुळजापुर |
| ३८७ | पवार सुरेश किशन | किलज ता.तुळजापुर |
| ३८८ | पवार विनायक लालु | किलज ता.तुळजापुर |
| ३८९ | विलास लोभा राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ३९० | पवार मोतीराम सेवा | किलज ता.तुळजापुर |
| ३९१ | पवार शिवाजी लक्ष्माण | किलज ता.तुळजापुर |
| ३९२ | लक्ष्मण माना पवार | किलज ता.तुळजापुर |
| ३९३ | सुभाष लालु पवार | किलज ता.तुळजापुर |
| ३९४ | गणेश गोविंद राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ३९५ | पवार दयानंद लक्ष्मण | किलज ता.तुळजापुर |
| ३९६ | सुभाष चांगदेव राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ३९७ | शिवाजी लालु पवार | किलज ता.तुळजापुर |
| ३९८ | देविदास सेवा पवार | किलज ता.तुळजापुर |
| ३९९ | गोविंद रामा राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ४०० | अनिल रामा पवार | किलज ता.तुळजापुर |
| ४०१ | रामा नामा पवार | किलज ता.तुळजापुर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-----------------------|------------------|
| ४०२ | पवार संजय रामा | किलज ता.तुळजापुर |
| ४०३ | दगडु चंदु राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ४०४ | अशोक चांगदेव पवार | किलज ता.तुळजापुर |
| ४०५ | सिद्राम केशव पवार | किलज ता.तुळजापुर |
| ४०६ | रमेश किशन चव्हाण | किलज ता.तुळजापुर |
| ४०७ | शामराव रामा राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ४०८ | मधुकर लालसिंग राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ४०९ | प्रेमसिंग लालु राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ४१० | हरीबा चापला पवार | किलज ता.तुळजापुर |
| ४११ | सोमनाथ मानसिंग चव्हाण | किलज ता.तुळजापुर |
| ४१२ | शिवाजी सुखा पवार | किलज ता.तुळजापुर |
| ४१३ | दगडु देवला राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ४१४ | दासु रुपला पवार | किलज ता.तुळजापुर |
| ४१५ | कालीदास रुप राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ४१६ | विनायक दासु पवार | किलज ता.तुळजापुर |
| ४१७ | माणिक लिंबाजी पवार | किलज ता.तुळजापुर |
| ४१८ | बालाजी लिंबाजी पवार | किलज ता.तुळजापुर |
| ४१९ | राठोड गोविंद काशिनाथ | किलज ता.तुळजापुर |
| ४२० | राठोड कशिनाथ हरकना | किलज ता.तुळजापुर |
| ४२१ | राठोड रमेश काशिनाथ | किलज ता.तुळजापुर |
| ४२२ | राठोड सुरेश काशिनाथ | किलज ता.तुळजापुर |
| ४२३ | धोंडिबा भिकु चव्हाण | किलज ता.तुळजापुर |
| ४२४ | धानाबाई भिल्लु राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ४२५ | जेमसिंग रामा राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ४२६ | सुभाष मानसिंग चव्हाण | किलज ता.तुळजापुर |
| ४२७ | सिध्दु चदु राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ४२८ | गेमसिंग रामा राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ४२९ | रेवाप्पा भिकु चव्हाण | किलज ता.तुळजापुर |
| ४३० | विक्रम गोविंद राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ४३१ | शामराव केशव पवार | किलज ता.तुळजापुर |
| ४३२ | राठोड भिल्लु हरकना | किलज ता.तुळजापुर |
| ४३३ | राम सायबा कोळेकर | किलज ता.तुळजापुर |
| ४३४ | शामराव निलु पवार | किलज ता.तुळजापुर |
| ४३५ | शिवाजी निलाप्पा पवार | किलज ता.तुळजापुर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|----------------------------|----------------------|
| ४३६ | नितीन गोविंद राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ४३७ | तात्याराव धनाजी पवार | किलज ता.तुळजापुर |
| ४३८ | सिंधुबाई विनायक राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ४३९ | शिवाजी रामा राठोड | किलज ता.तुळजापुर |
| ४४० | राठोड अशोक रामा | किलज ता.तुळजापुर |
| ४४१ | राजेंद्र रामा पवार | किलज ता.तुळजापुर |
| ४४२ | अरुण शिवाजी अंकुश | बारुळ ता.तुळजापुर |
| ४४३ | रमेश लक्ष्मण आडेकर | कार्ला ता.तुळजापुर |
| ४४४ | नागनाथ लिंबाजी लोहार | कदमवाडी ता. तुळजापुर |
| ४४५ | रुपचंद हरीबा आडे | चिचंखोरी ता.तुळजापुर |
| ४४६ | ब्रम्हानंद तायप्पा दंडगुले | मुर्ता ता.तुळजापुर |
| ४४७ | साधु गुलाब गायकवाड | वाणेगाव ता.तुळजापुर |
| ४४८ | पवार जालिंदर रेवण | येडोळा ता.तुळजापुर |
| ४४९ | वसंत रेखु पवार | येडोळा ता.तुळजापुर |
| ४५० | प्रकाश राजकुमार पवार | येडोळा ता.तुळजापुर |
| ४५१ | सुभाष भिल्लु चव्हाण | येडोळा ता.तुळजापुर |
| ४५२ | पोमा सोमला जाधव | येडोळा ता.तुळजापुर |
| ४५३ | भिल्लु धर्मा चव्हाण | येडोळा ता.तुळजापुर |
| ४५४ | बाबु गणा राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४५५ | वसंत धर्मा चव्हाण | येडोळा ता.तुळजापुर |
| ४५६ | सुनिल माणिक जाधव | येडोळा ता.तुळजापुर |
| ४५७ | शिवराम धर्मा चव्हाण | येडोळा ता.तुळजापुर |
| ४५८ | माणिक सोमला जाधव | येडोळा ता.तुळजापुर |
| ४५९ | शिवाजी रामचंद्र राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४६० | भालचंद्र दामला राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४६१ | नंदकुमार शामा राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४६२ | विलास शामा राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४६३ | शिवाजी देविदास राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४६४ | उध्दव रेकु राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४६५ | राजेद्र रेकु राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४६६ | वसंत किसन जाधव | येडोळा ता.तुळजापुर |
| ४६७ | बाळु गोविंद जाधव | येडोळा ता.तुळजापुर |
| ४६८ | राजु गोविंद जाधव | येडोळा ता.तुळजापुर |
| ४६९ | हीराचंद वसंत जाधव | येडोळा ता.तुळजापुर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-------------------------|--------------------|
| ४७० | राजराम नुरा पवार | येडोळा ता.तुळजापुर |
| ४७१ | रत्नाबाई नुरा पवार | येडोळा ता.तुळजापुर |
| ४७२ | जाधव विठठल हेमला | येडोळा ता.तुळजापुर |
| ४७३ | राजकुमार आप्पाराव राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४७४ | कननाबाई आप्पाराव राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४७५ | अनिल बाबु जाधव | येडोळा ता.तुळजापुर |
| ४७६ | सुनिल धनु चव्हाण | येडोळा ता.तुळजापुर |
| ४७७ | राजकुमार जेमला राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४७८ | संदीप भालचंद्र राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४७९ | संतराम रेखु जाधव | येडोळा ता.तुळजापुर |
| ४८० | मोतीराम रामा चव्हाण | येडोळा ता.तुळजापुर |
| ४८१ | शिवाजी शंकर राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४८२ | राहुल देविदास राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४८३ | हिराचंद चांगु राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४८४ | सुरेश लाला जाधव | येडोळा ता.तुळजापुर |
| ४८५ | धोंडिबा धनु राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४८६ | बाबु पोमा राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४८७ | बाबु नरसिंग राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४८८ | शिवाजी चांगु राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४८९ | केशव दामाला राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४९० | गंपु देविदास राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४९१ | उध्दव रामजी जाधव | येडोळा ता.तुळजापुर |
| ४९२ | धानाबाई सुभाष राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४९३ | धनु चांगु राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४९४ | किरण देविदास राठोड | येडोळा ता.तुळजापुर |
| ४९५ | शांताबाई पोमा पवार | येडोळा ता.तुळजापुर |
| ४९६ | सतिष नामदेव जाधव | येडोळा ता.तुळजापुर |
| ४९७ | अनिल बाबु चव्हाण | येडोळा ता.तुळजापुर |
| ४९८ | भिळ्लु रेकु जाधव | येडोळा ता.तुळजापुर |
| ४९९ | संतोष लक्ष्मण पवार | येरमाळा ता.कळंब |
| ५०० | हनुमंत लक्ष्मण पवार | येरमाळा ता.कळंब |
| ५०१ | संजीव लक्ष्मण पवार | येरमाळा ता.कळंब |
| ५०२ | सुभाष तुकाराम कळसाईल | येरमाळा ता.कळंब |
| ५०३ | दत्तात्रय नारायण रणसिंग | येरमाळा ता.कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-------------------------|-----------------------|
| ५०४ | भांगे देवदत्त खंडु | बांगरवाडी ता.कळंब |
| ५०५ | अंकुश सोपान दराडे | बांगरवाडी ता.कळंब |
| ५०६ | दयानंद सर्जेराव बांगर | बांगरवाडी ता.कळंब |
| ५०७ | दिपक बिभिषण बांगर | बांगरवाडी ता.कळंब |
| ५०८ | लक्ष्मण चांगदेव बांगर | बांगरवाडी ता.कळंब |
| ५०९ | राजाराम बन्सीलाल भाई | माकणी ता.लोहारा |
| ५१० | तानाजी माणिक कुसळकर | माकणी ता.लोहारा |
| ५११ | बालाजी गंगाराम कुसळकर | माकणी ता.लोहारा |
| ५१२ | डिंगबर महादेव कुसळकर | माकणी ता.लोहारा |
| ५१३ | भिमराव तुकाराम जाधव | खेड ता.लोहारा |
| ५१४ | मोहन चांगदेव जाधव | खेड ता.लोहारा |
| ५१५ | मधुकर दत्तु जाधव | खेड ता.लोहारा |
| ५१६ | अमोल विनायक राठोड | खेड ता.लोहारा |
| ५१७ | शिवलिंग भोजा राठोड | खेड ता.लोहारा |
| ५१८ | राठोड सुनिल खेगा | खेड ता.लोहारा |
| ५१९ | किसन सिद्राम पवार | खेड ता.लोहारा |
| ५२० | मोहन गणपती जाधव | खेड ता.लोहारा |
| ५२१ | अर्जुन विलास जाधव | खेड ता.लोहारा |
| ५२२ | मधुकर बन्सी जाधव | खेड ता.लोहारा |
| ५२३ | मारुती अनिल जाधव | खेड ता.लोहारा |
| ५२४ | युवराज उत्तम जाधव | खेड ता.लोहारा |
| ५२५ | जाधव सुधाकर दत्तु | खेड ता.लोहारा |
| ५२६ | माणिक तुकाराम जाधव | खेड ता.लोहारा |
| ५२७ | वामन रामा जाधव | खेड ता.लोहारा |
| ५२८ | अनिल शंकर भाई | माकणी ता.लोहारा |
| ५२९ | तानाजी काशिनाथ जाधव | खेड ता.लोहारा |
| ५३० | संजय बन्सी जाधव | खेड ता.लोहारा |
| ५३१ | मिथुन पंडीत राठोड | लोहारा (खु) ता.लोहारा |
| ५३२ | अशोक पंडीत राठोड | लोहारा (खु) ता.लोहारा |
| ५३३ | सुधाकर पंडीत राठोड | लोहारा (खु) ता.लोहारा |
| ५३४ | पवार मोहन पोमा | बेलवाडी ता.लोहारा |
| ५३५ | पवार बाबुराव पोमा | बेलवाडी ता.लोहारा |
| ५३६ | चव्हाण देविदास रेवाप्पा | बेलवाडी ता.लोहारा |
| ५३७ | राठोड राजकुमार माणिक | बेलवाडी ता.लोहारा |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-------------------------|---------------------|
| ५३८ | राठोड विजय गुलाब | बेलवाडी ता.लोहारा |
| ५३९ | चव्हाण मोतीराम रेवाप्पा | बेलवाडी ता.लोहारा |
| ५४० | पवार कुमार जेमसिंग | बेलवाडी ता.लोहारा |
| ५४१ | राठोड मोतीराम शंकर | बेलवाडी ता.लोहारा |
| ५४२ | बालाजी रामचंद्र राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५४३ | अरविंद वसंत राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५४४ | विनोद श्रीहरी राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५४५ | सुरेश लक्ष्मण राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५४६ | संजय बाबु चव्हाण | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५४७ | विजय नामदेव राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५४८ | विठ्ठल रामा पवार | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५४९ | किसन राजु पवार | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५५० | अशोक माणिक पवार | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५५१ | शंकर महादु चव्हाण | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५५२ | विजय निलु चव्हाण | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५५३ | संतोष व्यंकट राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५५४ | संदिप भिलु पवार | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५५५ | विजयकुमार फुलचंद राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५५६ | श्रीकांत मोहन पवार | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५५७ | अशोक लक्ष्मण चव्हाण | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५५८ | सागर कबिराम राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५५९ | गंपुबाई पंडित राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५६० | कपिल भिमराव चव्हाण | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५६१ | किसन लक्ष्मण चव्हाण | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५६२ | रवि मोहन पवार | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५६३ | गोरखनाथ रामचंद्र राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५६४ | संतोष मनोहर राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५६५ | विजय धनराज राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५६६ | रवि काशीनाथ राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५६७ | धनराज बाबु राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५६८ | किसन हरी राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५६९ | अविनाश भिमराव चव्हाण | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५७० | अनिल एमजी राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५७१ | रणजित बन्सी पवार | नाईकनगर(मु)ता.उमरगा |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|------------------------|----------------------|
| ५७२ | अविनाश लक्ष्मण चव्हाण | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५७३ | राहुल तुकाराम राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५७४ | अनिल फुलचंद राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५७५ | प्रदिप धनराज पवार | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५७६ | काशिनाथ वालु राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५७७ | लखन लक्ष्मण राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५७८ | किशोर लक्ष्मण चव्हाण | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५७९ | राठोड रवि लक्ष्मण | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५८० | गणपत भिकाजी जाधव | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५८१ | तेजुसिंग अमृत जाधव | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५८२ | सुनिल भानुदास राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५८३ | सुधीर भानुदास राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५८४ | पवार ब्रम्हानंद बन्सी | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५८५ | राठोड माणिक गंगाराम | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५८६ | तानाजी रामा पवार | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५८७ | मनोहर ठाकरु राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५८८ | रामचंद हिरा पवार | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५८९ | धोडिराम मनु राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५९० | धानुबाई रेकु पवार | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५९१ | संजय निलु चव्हाण | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५९२ | बाळासाहेब धनराज पवार | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५९३ | संतोष खिरु राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५९४ | अशोक लक्ष्मण राठोड | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५९५ | अनिता रमेश चव्हाण | नाईकनगर(मु)ता.उमरगा |
| ५९६ | राठोड भेदनजी रामचंद्र | नाईकनगर(मु) ता.उमरगा |
| ५९७ | विठठल गोपाळ राठोड | मुळजतांडा ता.उमरगा |
| ५९८ | मधुकर भिका राठोड | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ५९९ | धनराज मानसिंग राठोड | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६०० | रामचंद्र मानसिंग राठोड | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६०१ | चव्हाण चंद्रकांत मानु | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६०२ | सुभाष मानु राठोड | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६०३ | भानुदास मानु राठोड | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६०४ | चव्हाण श्रीकांत हरीबा | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६०५ | शिवाजी उमा चव्हाण | बेळंब तांडा ता.उमरगा |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-----------------------|----------------------|
| ६०६ | लक्ष्मण ढाकु राठोड | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६०७ | अंकुश गोपीनाथ पवार | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६०८ | सुरेखा अनिल आडे | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६०९ | राठोड सुभाष धनुज | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६१० | चव्हाण मानु आनंद | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६११ | मोहन धनिसिंग राठोड | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६१२ | फुलचंद तुळशीराम पवार | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६१३ | हरीदास कानीराम चव्हाण | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६१४ | बाबु महादु पवार | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६१५ | बाबु धर्मा राठोड | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६१६ | राठोड अरविंद धर्मा | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६१७ | चंपाबाई फुलचंद पवार | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६१८ | शंकर ढाकु चव्हाण | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६१९ | गोपीनाथ लक्ष्मण पवार | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६२० | राठोड इंद्रजित ढाकु | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६२१ | राठोड महादेव धर्मा | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६२२ | पवार शामराव गणपती | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६२३ | राजु निलु पवार | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६२४ | राठोड फुलचंद धर्मा | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६२५ | चव्हाण विकास शंकर | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६२६ | राठोड नेताजी ढाकु | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६२७ | फुलचंद लिंबा राठोड | बेळंब तांडा ता.उमरगा |
| ६२८ | सचिन किसन राठोड | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६२९ | वालचंद हरी राठोड | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६३० | संजय राम राठोड | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६३१ | रमेश राम राठोड | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६३२ | विठ्ठल हरि राठोड | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६३३ | शंकर भिमा पवार | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६३४ | अनिल ताराचंद राठोड | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६३५ | शिवाजी भिला राठोड | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६३६ | गणपत रुपचंद आडे | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६३७ | धोंडिराम रुपचंद आडे | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६३८ | महादेव दुधाराम राठोड | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६३९ | देविदास गोपीनाथ राठोड | फुलसिंगनगर ता. उमरगा |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|------------------------|-----------------------|
| ६४० | शिवाजी गोपीनाथ राठोड | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६४१ | गोविंद सोमा पवार | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६४२ | अनिल ताराचंद पवार | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६४३ | विकास ताराचंद पवार | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६४४ | किसन भिमा पवार | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६४५ | थावरु धनसिंग राठोड | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६४६ | राम धनसिंग चव्हाण | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६४७ | विकास धनसिंग चव्हाण | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६४८ | राहुल राम राठोड | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६४९ | मनोहर दगडु जाधव | फुलसिंगनगर ता. उमरगा |
| ६५० | प्रेमदास शाम राठोड | गंधोरा ता. तुळजापुर |
| ६५१ | सुनिल सुखदेव राठोड | गंधोरा ता. तुळजापुर |
| ६५२ | अनिल सुखदेव राठोड | गंधोरा ता. तुळजापुर |
| ६५३ | गोविंद शाम चव्हाण | गंधोरा ता. तुळजापुर |
| ६५४ | रामहरी भिमराव देवकर | गंधोरा ता. तुळजापुर |
| ६५५ | संजय आलु राठोड | गंधोरा ता. तुळजापुर |
| ६५६ | सिद्राम जेमु राठोड | गंधोरा ता. तुळजापुर |
| ६५७ | श्रीकांत लिंबा चव्हाण | गंधोरा ता. तुळजापुर |
| ६५८ | शांताबाई नामदेव राठोड | गंधोरा ता. तुळजापुर |
| ६५९ | प्रेमदास चांगु पवार | गंधोरा ता. तुळजापुर |
| ६६० | माणिक रामचंद्र राठोड | गंधोरा ता. तुळजापुर |
| ६६१ | अनिता बाळु पवार | गंधोरा ता. तुळजापुर |
| ६६२ | शाम परसराम आडे | गंधोरा ता. तुळजापुर |
| ६६३ | मोनिका रवि राठोड | दिपकनगर ता. तुळजापुर |
| ६६४ | अमोल गुलाब राठोड | दिपकनगर ता. तुळजापुर |
| ६६५ | विकास सुनिल राठोड | दिपकनगर ता. तुळजापुर |
| ६६६ | दयानंद भगवान चव्हाण | दिपकनगर ता. तुळजापुर |
| ६६७ | किसान रामभाऊ काकडे | सारोळा बु ता. धाराशिव |
| ६६८ | राजाभाऊ बापूराव पाटील | सुंभा ता. धाराशिव |
| ६६९ | नागनाथ फुलचंद गाडे | सुंभा ता. धाराशिव |
| ६७० | तुकाराम देवराज सुभेदार | सुंभा ता. धाराशिव |
| ६७१ | पंडित मारुती लौके | सुंभा ता. धाराशिव |
| ६७२ | विठोबा रामराव खांडेकर | सुंभा ता. धाराशिव |
| ६७३ | दत्तात्रय अंबादास कोरे | सुंभा ता. धाराशिव |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|------------------------------|------------------------|
| ६७४ | कालिदास गणपती मोटे | सुंभा ता. धाराशिव |
| ६७५ | कीर्ती राजाभाऊ पाटील | सुंभा ता. धाराशिव |
| ६७६ | महेश दत्त मारकड | सुंभा ता. धाराशिव |
| ६७७ | दिगंबर विश्वनाथ सरवदे | सुंभा ता. धाराशिव |
| ६७८ | भाऊराव देवराव सुभेदार | सुंभा ता. धाराशिव |
| ६७९ | मारुती बापूराव हाके | सुंभा ता. धाराशिव |
| ६८० | शिवाजी बापूराव हाके | सुंभा ता. धाराशिव |
| ६८१ | अल्का राजेंद्र हाके | सुंभा ता. धाराशिव |
| ६८२ | भगवान बापूराव हाके | सुंभा ता. धाराशिव |
| ६८३ | धनंजय फुलचंद गाडे | सुंभा ता. धाराशिव |
| ६८४ | माणिक बाबूराव टकले | सुंभा ता. धाराशिव |
| ६८५ | जनाबाई राजेंद्र डोबाळे | सुंभा ता. धाराशिव |
| ६८६ | अनिल शहाजी गाडे | सुंभा ता. धाराशिव |
| ६८७ | विठठल खंडू कानडे | हिंगळजवाडी ता. धाराशिव |
| ६८८ | सुभाष सुग्रीव घुट्टकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ६८९ | सुग्रीव शंकर घुट्टकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ६९० | गणपती महादेव खताळ | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ६९१ | अनंता बापूराव घुट्टकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ६९२ | हरिभाऊ महादेव खताळ | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ६९३ | नरसिंग मारुती घुट्टकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ६९४ | रंगनाथ भाऊ घुट्टकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ६९५ | बळीराम भाऊ घुट्टकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ६९६ | गणेश साधू घुट्टकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ६९७ | संजय विष्णू घुट्टकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ६९८ | नामदेव श्रीहरी ठोंबरे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ६९९ | रामलिंग लक्ष्मण मदनगे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ७०० | मिरा भुजंग घुट्टकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ७०१ | सिध्देश्वर बबू घुट्टकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ७०२ | महादेव लिंबा माने | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ७०३ | सचिन बळीराम घुट्टकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ७०४ | आगतराव सुग्रीव घुट्टकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ७०५ | बाबूराव सुग्रीव घुट्टकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ७०६ | बाळासाहेब शिवाप्पा घुट्टकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ७०७ | अतुल महादेव घुट्टकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |

| अ. क्र. | लाभार्थ्याचे नाव | गावाचे नाव |
|---------|---------------------------------|----------------------|
| ७०८ | तुळशीराम तुकाराम घुट्टुकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ७०९ | दशरथ गोरोबा घुट्टुकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ७१० | काकासाहेब सिध्देश्वर घुट्टुकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ७११ | पंडित लिंबा माने | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ७१२ | अमोल बळीराम घुट्टुकुडे | वाणेवाडी ता. धाराशिव |
| ७१३ | अनिता शिवाजी गिरी | कोंड ता. धाराशिव |
| ७१४ | कमल कोंदण अंधारे | खामगाव ता. धाराशिव |
| ७१५ | कुंडलिक भाऊराव पवार | खामगाव ता. धाराशिव |
| ७१६ | विनोद पांडूरंग अंधारे | खामगाव ता. धाराशिव |
| ७१७ | संतोष प्रभाकर चव्हाण | खामगाव ता. धाराशिव |
| ७१८ | नामदेव पंडित चव्हाण | खामगाव ता. धाराशिव |
| ७१९ | अलका सुभाष अंधारे | खामगाव ता. धाराशिव |
| ७२० | भास्कर लक्ष्मण सावंत | खामगाव ता. धाराशिव |
| ७२१ | आशाबाई कोंडिबा डोलारे | खामगाव ता. धाराशिव |
| ७२२ | भिमराव शंकर पवार | खामगाव ता. धाराशिव |
| ७२३ | अशोक हिरामन अंधारे | खामगाव ता. धाराशिव |
| ७२४ | सुर्यभान बलभिम सावंत | खामगाव ता. धाराशिव |
| ७२५ | नितीन नवनाथ सावंत | खामगाव ता. धाराशिव |
| ७२६ | लालासाहेब केरबा डोलारे | खामगाव ता. धाराशिव |
| ७२७ | काशीनाथ अर्जून चव्हाण | खामगाव ता. धाराशिव |
| ७२८ | दत्ता उध्दव अंधारे | खामगाव ता. धाराशिव |
| ७२९ | मंगल सोनबा अंधारे | खामगाव ता. धाराशिव |
| ७३० | गयाबाई अर्जून चव्हाण | खामगाव ता. धाराशिव |
| ७३१ | महालिंग प्रभु नारे | खामगाव ता. धाराशिव |
| ७३२ | सुनिल उध्दव अंधारे | खामगाव ता. धाराशिव |
| ७३३ | हरिश्चंद्र कोंडिबा मोहिते | खामगाव ता. धाराशिव |
| ७३४ | अविनाश मंगल अंधारे | खामगाव ता. धाराशिव |
| ७३५ | प्रभू अर्जून चव्हाण | खामगाव ता. धाराशिव |
| ७३६ | योगेश बायडाबाई अंधारे | खामगाव ता. धाराशिव |
| ७३७ | सखाराम उध्दव अंधारे | खामगाव ता. धाराशिव |
| ७३८ | मारुती महालदार सावंत | खामगाव ता. धाराशिव |
| ७३९ | लैला संजय अंधारे | खामगाव ता. धाराशिव |
| ७४० | बाळू भाऊराव पवार | खामगाव ता. धाराशिव |
| ७४१ | अशोक बालाजी चव्हाण | खामगाव ता. धाराशिव |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-------------------------------|-------------------------------|
| ७४२ | कमल बिरु सावंत | खामगाव ता. धाराशिव |
| ७४३ | मिना नाना सावंत | खामगाव ता. धाराशिव |
| ७४४ | अनोबा माणिक कुसळकर | माकणी ता. लोहारा |
| ७४५ | शंकर बळवंत गिरी | आरणी ता. लोहारा |
| ७४६ | सदशिव बळी गिरी | आरणी ता. लोहारा |
| ७४७ | राजेंद्र धनाजी राठोड | अचलेर ता. लोहारा |
| ७४८ | देविदास धनाजी राठोड | अचलेर ता. लोहारा |
| ७४९ | सचिनकुमार आप्पासाहेब सोनटक्के | अचलेर ता. लोहारा |
| ७५० | दिलीप शंकर राठोड | अचलेर ता. लोहारा |
| ७५१ | गोपीनाथ हिरु राठोड | अचलेर ता. लोहारा |
| ७५२ | संतोष आनंदा चव्हाण | आष्टा का. तांडा ता. लोहारा |
| ७५३ | सिद्राम दामू राठोड | आष्टा का. तांडा ता. लोहारा |
| ७५४ | अनिता उमेश जाधव | आष्टा का. तांडा ता. लोहारा |
| ७५५ | आनंदा चंदु चव्हाण | आष्टा का. तांडा ता. लोहारा |
| ७५६ | गणेश शाम पवार | आष्टा का ता. लोहारा |
| ७५७ | अविनाश बाबुराव चव्हाण | आष्टा का. वसंतवाडी ता. लोहारा |
| ७५८ | बाबुराव पोमा चव्हाण | आष्टा का. वसंतवाडी ता. लोहारा |
| ७५९ | शाम भिल्लु पवार | आष्टा का. वसंतवाडी ता. लोहारा |
| ७६० | संतोष दासू राठोड | आष्टा का. वसंतवाडी ता. लोहारा |
| ७६१ | बाबू बसू चव्हाण | आष्टा का ता. लोहारा |
| ७६२ | रेणूका विश्वनाथ वाघमोडे | आष्टा का ता. लोहारा |
| ७६३ | संजय उत्तमराव गडदे | दस्तापूर ता. लोहारा |
| ७६४ | वेभव किसन गडदे | दस्तापूर ता. लोहारा |
| ७६५ | श्रीरंग आबा शिंगटे | दस्तापूर ता. लोहारा |
| ७६६ | सुमन शिवाजी पाटील | दस्तापूर ता. लोहारा |
| ७६७ | सुरेश नामदेव गडदे | दस्तापूर ता. लोहारा |
| ७६८ | आनंदा गुंडा मदन | दस्तापूर ता. लोहारा |
| ७६९ | महादेव बसवंत गावडे | दस्तापूर ता. लोहारा |
| ७७० | बालाजी यशवंत मदने | दस्तापूर ता. लोहारा |
| ७७१ | लक्ष्मी विजयकुमार सुरवसे | दस्तापूर ता. लोहारा |
| ७७२ | अजय किसनराव गडदे | दस्तापूर ता. लोहारा |
| ७७३ | विजयकुमार किसनराव गडदे | दस्तापूर ता. लोहारा |
| ७७४ | मारुती गुंडा मदने | दस्तापूर ता. लोहारा |
| ७७५ | महादेव रघूनाथ माने | दस्तापूर ता. लोहारा |

| अ. क्र. | लाभार्थ्याचे नाव | गावाचे नाव |
|---------|----------------------------|-------------------|
| ७७६ | शिवराम किसन तिगडे | धानूरी ता. लोहारा |
| ७७७ | रामराव भिमा राठोड | धानूरी ता. लोहारा |
| ७७८ | राम नागनाथ बुवा | धानूरी ता. लोहारा |
| ७७९ | अनिल सिदाप्पा तिगडे | धानूरी ता. लोहारा |
| ७८० | मधूकर गणपती इगवे | धानूरी ता. लोहारा |
| ७८१ | महादेव दिलीप घोडके | धानूरी ता. लोहारा |
| ७८२ | दशरथ मनोहर इगवे | धानूरी ता. लोहारा |
| ७८३ | ज्ञानोबा तुकाराम तिगाडे | धानूरी ता. लोहारा |
| ७८४ | दगडू भाऊराव तिगाडे | धानूरी ता. लोहारा |
| ७८५ | दयानंद धनू राठोड | धानूरी ता. लोहारा |
| ७८६ | व्यंकट लिंबा सुर्यवंशी | धानूरी ता. लोहारा |
| ७८७ | सुशांत मोतीराम राठोड | धानूरी ता. लोहारा |
| ७८८ | रुपचंद बाबू चव्हाण | धानूरी ता. लोहारा |
| ७८९ | दिलीप यादव घोडके | धानूरी ता. लोहारा |
| ७९० | माणिक दासू राठोड | धानूरी ता. लोहारा |
| ७९१ | पार्वती ईराप्पा घोडके | धानूरी ता. लोहारा |
| ७९२ | श्रीधर मनोहर राठोड | धानूरी ता. लोहारा |
| ७९३ | बुवा श्रावण नारायण | धानूरी ता. लोहारा |
| ७९४ | रमेश मनोहर राठोड | धानूरी ता. लोहारा |
| ७९५ | रमेश दामोदर कोकरे | धानूरी ता. लोहारा |
| ७९६ | व्यंकट हरिबा राठोड | धानूरी ता. लोहारा |
| ७९७ | कुमार मनोहर इगवे | धानूरी ता. लोहारा |
| ७९८ | पांडूरंग विश्वभंरपूरी बुवा | धानूरी ता. लोहारा |
| ७९९ | जनाबाई बब्रुवान तिगाडे | धानूरी ता. लोहारा |
| ८०० | राजेंद्र वालू राठोड | धानूरी ता. लोहारा |
| ८०१ | सुग्रीव दगडू पूरी | धानूरी ता. लोहारा |
| ८०२ | प्रमोद नागनाथ लाड | धानूरी ता. लोहारा |
| ८०३ | सुनिल मनोहर राठोड | धानूरी ता. लोहारा |
| ८०४ | बिरुदेव म्हालप्पा घोडके | धानूरी ता. लोहारा |
| ८०५ | यलाल्लिंग म्हालप्पा घोडके | धानूरी ता. लोहारा |
| ८०६ | दंडगुले दामोदर मुकिंदा | जेवळी ता. लोहारा |
| ८०७ | महेश गंगाराम दंडगुले | जेवळी ता. लोहारा |
| ८०८ | बालाजी नामदेव चव्हाण | जेवळी ता. लोहारा |
| ८०९ | संतोष तुकाराम दंडगुले | जेवळी ता. लोहारा |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|----------------------------|----------------------|
| ८१० | नितीन शिवाजी दंडगुले | जेवळी ता. लोहारा |
| ११ | महादेव मुरलीधर माने | करवंजी ता. लोहारा |
| ८१२ | लक्ष्मण अण्णरव हाके | करवंजी ता. लोहारा |
| ८१३ | ज्ञानेश्वर गणपती गिरी | करजगाव ता. लोहारा |
| ८१४ | मनोज अशाक कुलकर्णी | करजगाव ता. लोहारा |
| ८१५ | संपत रामा माने | करजगाव ता. लोहारा |
| ८१६ | आत्रेश्वर गणपती गिरी | करजगाव ता. लोहारा |
| ८१७ | दिनेश्वर माणिकराव कुलकर्णी | करजगाव ता. लोहारा |
| ८१८ | रमेश दामोदर कोकरे | करजगाव ता. लोहारा |
| ८१९ | भास्कर नवनाथ बनसोडे | करजगाव ता. लोहारा |
| ८२० | दशरथ मधुकर फोलाणे | करजगाव ता. लोहारा |
| ८२१ | सुधाकर नामदेव कुलकर्णी | करजगाव ता. लोहारा |
| ८२२ | सुनिल दिगंबर कुलकर्णी | करजगाव ता. लोहारा |
| ८२३ | उध्दव मुरलीधर कुलकर्णी | करजगाव ता. लोहारा |
| ८२४ | किशोर माणिक कुलकर्णी | करजगाव ता. लोहारा |
| ८२५ | राजेंद्र दिगंबर कुलकर्णी | करजगाव ता. लोहारा |
| ८२६ | नारायण गणपती गिरी | करजगाव ता. लोहारा |
| ८२७ | अनिल दिगंबर कुलकर्णी | करजगाव ता. लोहारा |
| ८२८ | सुधाकर नागनाथ बनसोडे | करजगाव ता. लोहारा |
| ८२९ | सुधाकर माधव कुलकर्णी | करजगाव ता. लोहारा |
| ८३० | लक्ष्मण मधुकर फोलाणे | करजगाव ता. लोहारा |
| ८३१ | इंद्रजीत रावण बोकडे | कानेगाव ता. लोहारा |
| ८३२ | तानाजी प्रभू लव्हाळे | कानेगाव ता. लोहारा |
| ८३३ | शरुबाई गुलाब जाधव | खेड ता. लोहारा |
| ८३४ | महादेव विश्वनाथ सुरवसे | खेड ता. लोहारा |
| ८३५ | बालाजी मारुती बनसोडे | खेड ता. लोहारा |
| ८३६ | प्रकाश मारुती बनसोडे | खेड ता. लोहारा |
| ८३७ | नरहरी अंकुश सुर्यवंशी | लोहारा खु ता. लोहारा |
| ८३८ | राजाराम अंकुश सुर्यवंशी | लोहारा खु ता. लोहारा |
| ८३९ | धनाजी अंकुश सुर्यवंशी | लोहारा खु ता. लोहारा |
| ८४० | अंबाजी संभाजी सुर्यवंशी | लोहारा खु ता. लोहारा |
| ८४१ | भागवत महादेव सुर्यवंशी | लोहारा खु ता. लोहारा |
| ८४२ | चौरे सोमनाथ दगडू | माकणी ता. लोहारा |
| ८४३ | चौरे वैजिनाथ गणपती | माकणी ता. लोहारा |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|------------------------------|---------------------|
| ८४४ | विमल भिमसेन जाधव | माकणी ता. लोहारा |
| ८४५ | विमल सुधाकर ड्रगवे | माकणी ता. लोहारा |
| ८४६ | सुर्यवंशी बट्टीनाथ विश्वनाथ | माकणी ता. लोहारा |
| ८४७ | नाथनाथ गंगाराम कुसळकर | माकणी ता. लोहारा |
| ८४८ | अभिमन्यु लयाप्पा कुसळकर | माकणी ता. लोहारा |
| ८४९ | ज्ञानेश्वर विठठल सरवदे | मार्डी ता. लोहारा |
| ८५० | योगेश मोहन देवकर | मार्डी ता. लोहारा |
| ८५१ | दाजी गोविंद यमगर | मार्डी ता. लोहारा |
| ८५२ | पुरुषोत्तम किसनराव देवकर | मार्डी ता. लोहारा |
| ८५३ | उमराव मारुती देवकर | मार्डी ता. लोहारा |
| ८५४ | शिवाजी जिंदा देवकर | मार्डी ता. लोहारा |
| ८५५ | संतोष महादेव देवकर | मार्डी ता. लोहारा |
| ८५६ | रंगराव गजाप्पा देवकर | मार्डी ता. लोहारा |
| ८५७ | चंद्रकांत रामराव देवकर | मार्डी ता. लोहारा |
| ८५८ | फुलचंद साधू देवकर | मार्डी ता. लोहारा |
| ८५९ | राहूल दौलतराव देवकर | मार्डी ता. लोहारा |
| ८६० | अविनाश संपत देवकर | मार्डी ता. लोहारा |
| ८६१ | महानंदा खांडेराव बंडगर | मार्डी ता. लोहारा |
| ८६२ | मधुकर महादेव देवकर | मार्डी ता. लोहारा |
| ८६३ | विठठल काशीनाथ कोकरे | मार्डी ता. लोहारा |
| ८६४ | राजश्री सतिश कोकरे | मार्डी ता. लोहारा |
| ८६५ | आत्माराम हरिबा सोळंकर | मार्डी ता. लोहारा |
| ८६६ | नरहरी भिमराव देवकर | मार्डी ता. लोहारा |
| ८६७ | मधुकर बाजीराव देवकर | मार्डी ता. लोहारा |
| ८६८ | संभाजी भिवाजी देवकर | मार्डी ता. लोहारा |
| ८६९ | माणिक केशव सरवदे | मार्डी ता. लोहारा |
| ८७० | प्रकाश चंद्रकांत देवकर | मार्डी ता. लोहारा |
| ८७१ | तानाजी लिंबाजी देवकर | मार्डी ता. लोहारा |
| ८७२ | गणेश विलास सरवदे | मार्डी ता. लोहारा |
| ८७३ | संतोष दशरथ गरगडे | मोघा खु ता. लोहारा |
| ८७४ | पांडूरंग हरिश्चंद्र सोनटक्के | मोघा खु ता. लोहारा |
| ८७५ | व्यंकट निवृत्ती घोडके | मुरशदपूर ता. लोहारा |
| ८७६ | सिध्देश्वर विश्वनाथ घोडके | नागुरगाव ता. लोहारा |
| ८७७ | नागेश लक्ष्मण बनसोडे | नागुरगाव ता. लोहारा |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|--------------------------|---------------------|
| ८७८ | लक्ष्मण मारुती बनसोडे | नागुरगाव ता. लोहारा |
| ८७९ | बाबासाहेब अनंत बिक्कड | बहूला ता. कळंब |
| ८८० | संदीप अनंत बिक्कड | बहूला ता. कळंब |
| ८८१ | सुधाकर किसन बुध्दवंत | देवधानोरा ता. कळंब |
| ८८२ | धर्मराज भगवान पसारे | अंदोरा, ता. कळंब |
| ८८३ | नागनाथ नरहरी लांडगे | अंदोरा, ता. कळंब |
| ८८४ | उत्रेश्वर रामराव वायसे | आढाळा, ता. कळंब |
| ८८५ | दशरथ बाबुराव वायसे | आढाळा, ता. कळंब |
| ८८६ | अंकुश बाबासाहेब वायसे | आढाळा, ता. कळंब |
| ८८७ | सुनिता मंगेश हगारे | आढाळा, ता. कळंब |
| ८८८ | उषाबाई सुधाकर हगारे | आढाळा, ता. कळंब |
| ८८९ | धनराज गणपती वायसे | आढाळा, ता. कळंब |
| ८९० | महादेव लक्ष्मण माने | ईटकुर, ता. कळंब |
| ८९१ | बापु हनुमंत माने | ईटकुर, ता. कळंब |
| ८९२ | रामकिसन बाबु माने | ईटकुर, ता. कळंब |
| ८९३ | बाळासाहेब बाबुराव माने | ईटकुर, ता. कळंब |
| ८९४ | देविदास महादेव गायके | ईटकुर, ता. कळंब |
| ८९५ | दिगांबर दगडु गिरे | ईटकुर, ता. कळंब |
| ८९६ | प्रभाकर माणिक दाणे | ईटकुर, ता. कळंब |
| ८९७ | आश्रुबा उत्तम मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ८९८ | ऋषीकेश दशरथ शेंडगे | उपळाई, ता. कळंब |
| ८९९ | धनाजी आबा गिते | उपळाई, ता. कळंब |
| ९०० | रामलिंग उत्तम मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९०१ | रामकिसन उत्तम मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९०२ | विष्णु भारत नागरगोजे | उपळाई, ता. कळंब |
| ९०३ | पांडुरंग सुर्यभान मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९०४ | श्रीराम दिगांबर वनवे | उपळाई, ता. कळंब |
| ९०५ | आजीनाथ काशिनाथ मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९०६ | हरिश्चंद्र दिगांबर मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९०७ | भास्कर उत्तम मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९०८ | बाळासाहेब मनोहर मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९०९ | महादेव भागवत मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९१० | गुणाजी दादाराव मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९११ | किसन येमा शेंडगे | उपळाई, ता. कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|----------------------------|----------------|
| ९१२ | अंगद बब्रुवान शेंडगे | उपळई, ता. कळंब |
| ९१३ | विष्णु वैजिनाथ मुंडे | उपळई, ता. कळंब |
| ९१४ | सतिष आश्रुबा मुंडे | उपळई, ता. कळंब |
| ९१५ | अंगद नागनाथ मारकड | उपळई, ता. कळंब |
| ९१६ | बालाजी सायसराव वनवे | उपळई, ता. कळंब |
| ९१७ | नितीन हनुमंत दराडे | उपळई, ता. कळंब |
| ९१८ | सुरेश मरुती मुंडे | उपळई, ता. कळंब |
| ९१९ | महादेव श्रीरंग मुंडे | उपळई, ता. कळंब |
| ९२० | रमेश खेलबा शेंडगे | उपळई, ता. कळंब |
| ९२१ | संतोष सुदाम मुंडे | उपळई, ता. कळंब |
| ९२२ | आप्पाराव भास्कर मुंडे | उपळई, ता. कळंब |
| ९२३ | गणेश अर्जुन दराडे | उपळई, ता. कळंब |
| ९२४ | शिवाजी रामभाऊ घाटुळे | उपळई, ता. कळंब |
| ९२५ | संजिवन लिंबा शेंडगे | उपळई, ता. कळंब |
| ९२६ | आण्णाराव बबनराव मुंडे | उपळई, ता. कळंब |
| ९२७ | दिलीप दिगांबर वनवे | उपळई, ता. कळंब |
| ९२८ | लक्ष्मण उत्तेश्वर शेंडगे | उपळई, ता. कळंब |
| ९२९ | राजाभाऊ महादेव शेंडगे | उपळई, ता. कळंब |
| ९३० | विक्रम संपत मुंडे | उपळई, ता. कळंब |
| ९३१ | प्रमोद दशरथ शेंडगे | उपळई, ता. कळंब |
| ९३२ | छबुबाई फुलचंद पाटील(मुंडे) | उपळई, ता. कळंब |
| ९३३ | भारत मारुती वनवे | उपळई, ता. कळंब |
| ९३४ | शेंडगे सुधाकर बाबासाहेब | उपळई, ता. कळंब |
| ९३५ | शिवाजी गेणबा वनवे | उपळई, ता. कळंब |
| ९३६ | नागनाथ सुभाष शेंडगे | उपळई, ता. कळंब |
| ९३७ | रामप्रभू ज्ञानोबा गडदे | उपळई, ता. कळंब |
| ९३८ | सचिनानंद जालिंदर मुंडे | उपळई, ता. कळंब |
| ९३९ | पांडुरंग मच्छीद्र मुंडे | उपळई, ता. कळंब |
| ९४० | रामा शिवाजी गोरे | उपळई, ता. कळंब |
| ९४१ | सुग्रीव बालाजी मुंडे | उपळई, ता. कळंब |
| ९४२ | आबासाहेब नवनाथ शेंडगे | उपळई, ता. कळंब |
| ९४३ | सुरेश मनोहर शेंडगे | उपळई, ता. कळंब |
| ९४४ | विठल नवनाथ शेंडगे | उपळई, ता. कळंब |
| ९४५ | दादाराव मनोहर मुंडे | उपळई, ता. कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|--------------------------|------------------|
| ९४६ | दत्तात्रय विलास मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९४७ | रामप्रसाद गोपाळ मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९४८ | बळीराम बारीक मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९४९ | रोहीदास महादेव चौरे | उपळाई, ता. कळंब |
| ९५० | सुग्रीव महादेव मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९५१ | अर्जुन सुदाम वनवे | उपळाई, ता. कळंब |
| ९५२ | बालाजी देविदास मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९५३ | सुभाष नागनाथ ढाकणे | उपळाई, ता. कळंब |
| ९५४ | बाबासाहेब तुकाराम मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९५५ | भगवान गोविंद मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९५६ | बालाजी बाबुराव शेडंगे | उपळाई, ता. कळंब |
| ९५७ | शाहु मारुती मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९५८ | हिरालाल कल्याण मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९५९ | धनाजी नरहरी मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९६० | दत्ता बळीराम मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९६१ | आण्णासाहेब शिवाजी घाटोळे | उपळाई, ता. कळंब |
| ९६२ | अंकुश रामा मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९६३ | नितीन बाबुराव गोरे | उपळाई, ता. कळंब |
| ९६४ | आबासाहेब सुर्यभान मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| ९६५ | अनुसया सतिश गिरी | उमरा, ता. कळंब |
| ९६६ | शिवाजी रामा हजारे | उमरा, ता. कळंब |
| ९६७ | अंकुश जालींदर गिरी | एकुरका, ता. कळंब |
| ९६८ | श्रीधर जालींदर गिरी | एकुरका, ता. कळंब |
| ९६९ | संतोष अंकुश गिरी | एकुरका, ता. कळंब |
| ९७० | समाधान अंकुश गिरी | एकुरका, ता. कळंब |
| ९७१ | धनंजय गोरखनाथ गिरी | एकुरका, ता. कळंब |
| ९७२ | अशोक गोरखनाथ गिरी | एकुरका, ता. कळंब |
| ९७३ | मुरलीधर गोरखनाथ गिरी | एकुरका, ता. कळंब |
| ९७४ | बालाजी मच्छींद्र गिरी | एकुरका, ता. कळंब |
| ९७५ | अंगद कल्याण गिरी | एकुरका, ता. कळंब |
| ९७६ | शशिकला लक्ष्मण धोतरे | एकुरका, ता. कळंब |
| ९७७ | रामभाऊ जगन्नाथ पवार | एकुरका, ता. कळंब |
| ९७८ | सावित्राबाई नवनाथ गिरी | एकुरका, ता. कळंब |
| ९७९ | शिवाजी बापु पवार | एकुरका, ता. कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-------------------------|----------------------|
| ९८० | सुरेश लक्ष्मण धोतरे | एकुरका, ता. कळंब |
| ९८१ | वैजीनाथ विठ्ठल पवार | एकुरका, ता. कळंब |
| ९८२ | रामलिंग धर्मा पवार | एकुरका, ता. कळंब |
| ९८३ | सुभाष सोनबा पवार | एकुरका, ता. कळंब |
| ९८४ | अतुल राजेंद्र चव्हाण | एकुरका, ता. कळंब |
| ९८५ | राजेंद्र सिताराम गिरी | एकुरका, ता. कळंब |
| ९८६ | लहु भगवान करडे | एकुरका, ता. कळंब |
| ९८७ | बालाजी साहेबराव गर्जे | खामसवाडी, ता. कळंब |
| ९८८ | रामेश्वर साहेबराव गर्जे | खामसवाडी, ता. कळंब |
| ९८९ | बालाजी अर्जुन चौरे | खामसवाडी, ता. कळंब |
| ९९० | नागनाथ केरबा सौदागर | खामसवाडी, ता. कळंब |
| ९९१ | रावसाहेब दत्तु गर्जे | खामसवाडी, ता. कळंब |
| ९९२ | हिरागीर आनंदगिर गिरी | जायफळ, ता. कळंब |
| ९९३ | चंदर खंडू लांडगे | जायफळ, ता. कळंब |
| ९९४ | काशीनाथ केशव रोडे | डिकसळ, ता. कळंब |
| ९९५ | बिरुदेव रामचंद्र कोकाटे | ढोराळा, ता. कळंब |
| ९९६ | बापु आबा भालेकर | तांदुळवाडी, ता. कळंब |
| ९९७ | बळीराम आबा भालेकर | तांदुळवाडी, ता. कळंब |
| ९९८ | श्रीकिसन केरबा जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| ९९९ | ज्ञानेश्वर एकनाथ जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १००० | सतिश हरिभाऊ वाघमोडे | ताडगाव, ता. कळंब |
| १००१ | चंद्रवन हरीदास जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १००२ | अंकुश प्रभाकर जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १००३ | सुब्राव गुंडीबा जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १००४ | उत्तम भगवान जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १००५ | बलभिम शंकर जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १००६ | बाबासाहेब उत्तम जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १००७ | बलभिम सुर्यभान वाघमोडे | ताडगाव, ता. कळंब |
| १००८ | विकास सुखदेव मुंडे | ताडगाव, ता. कळंब |
| १००९ | हुकुम सत्यनारायण जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०१० | आण्णासाहेब विठल जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०११ | एकनाथ पंढरी जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०१२ | रामा भाऊ जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०१३ | परसराम उत्तेश्वर जाधवर | ताडगाव, ता. कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|---------------------------|---------------------|
| १०१४ | कृष्णा बिबीषन चाटे | ताडगाव, ता. कळंब |
| १०१५ | इंद्रजित मोहन जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०१६ | सोमिनाथ बालासाहेब वाघमोडे | ताडगाव, ता. कळंब |
| १०१७ | रमेश श्रीरंग जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०१८ | सायस बंकट जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०१९ | धनराज भिमाजी जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०२० | तात्याराव नामदेव जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०२१ | जाधवर विष्णू भानुदास | ताडगाव, ता. कळंब |
| १०२२ | चद्रकांत रामहरी जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०२३ | रामहरी गोंविद जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०२४ | भाऊ दत्तु जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०२५ | पदमाकर महादेव जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०२६ | उषा श्रीहरी जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०२७ | नानासाहेब लिंबराज वाघमोडे | ताडगाव, ता. कळंब |
| १०२८ | धनराज दौलत जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०२९ | अकुंश बाबुराव जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०३० | हनुमंत लक्ष्मण जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १०३१ | हनुमंत नामदेव कुटकर | दहिफळ, ता. कळंब |
| १०३२ | नामदेव हनुमंत कुटकर | दहिफळ, ता. कळंब |
| १०३३ | जनार्दन नरसिंग बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०३४ | रुषीकेश सुधाकर बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०३५ | विश्वनाथ अच्युत बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०३६ | बाळासाहेब अच्युत बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०३७ | सुधाकर संदीपान बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०३८ | आश्रुबा ज्ञानोबा बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०३९ | अच्युत जगन्नाथ बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०४० | तानाजी प्रल्हाद बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०४१ | योगेश अशोक बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०४२ | शंकर संपतराव बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०४३ | शिवाजी भानुदास सुरवसे | देवधानोरा, ता. कळंब |
| १०४४ | रामहरी भानुदास सुरवसे | देवधानोरा, ता. कळंब |
| १०४५ | अमोल बाबासाहेब बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०४६ | नाथराव नामदेव बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०४७ | सुदर्शन भागवत बुधवंत | देवधानोरा, ता. कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|------------------------|---------------------------|
| १०४८ | दिगांबर दत्तु बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०४९ | दत्तु जगन्नाथ बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०५० | राजेद्र गोविंद बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०५१ | सुधाकर किसन बुधवंत | देवधानोरा, ता. कळंब |
| १०५२ | भागवत निवृत्ती घाटुळे | देवधानोरा, ता. कळंब |
| १०५३ | पांडुरंग गोविंद बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०५४ | गोविंद महादेव बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०५५ | बालाजी दिगांबर बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०५६ | बाजीराव पांडुरंग बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०५७ | सुनिल विलास बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०५८ | शिवाजी आबासाहेब पाटील | देवधानोरा, ता. कळंब |
| १०५९ | विष्णु मोहन बुधवंत | देवधानोरा, ता. कळंब |
| १०६० | भाऊसाहेब व्यंकट कराड | देवधानोरा, ता. कळंब |
| १०६१ | राजेद्र गोविंद बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०६२ | हनुमंत गणपती बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०६३ | इंद्रजित गोवर्धन बोंदर | देवधानोरा, ता. कळंब |
| १०६४ | नरसिंग कुंडलिक कोकाटे | नायगाव, ता. कळंब |
| १०६५ | भारत बिरु वाघे | नायगाव, ता. कळंब |
| १०६६ | बालाजी कुंडलिक कोकाटे | नायगाव, ता. कळंब |
| १०६७ | गोपाळ श्रीरंग अंकुश | नायगाव, ता. कळंब |
| १०६८ | वाघे गोविंद रावसाहेब | नायगाव, ता. कळंब |
| १०६९ | गंगाराम बिरु वाघे | नायगाव, ता. कळंब |
| १०७० | मधुकर श्रीरंग अंकुश | नायगाव, ता. कळंब |
| १०७१ | लहु बिरु वाघे | नायगाव, ता. कळंब |
| १०७२ | वाघे प्रल्हाद रावसाहेब | नायगाव, ता. कळंब |
| १०७३ | लोकरे हनुमंत रघुनाथ | नायगाव, ता. कळंब |
| १०७४ | धोंडीबा दत्तोबा घोडके | नायगाव, ता. कळंब |
| १०७५ | रामहरी रघुनाथ लोकरे | नायगाव, ता. कळंब |
| १०७६ | दत्तात्रय दिगांबर गिरी | निपाणी, ता. कळंब |
| १०७७ | सतिश येडबा निंगुळे | निपाणी, ता. कळंब |
| १०७८ | गोरोबा गोवर्धन भोसले | निपाणी, ता. कळंब |
| १०७९ | निवृत्ती साळबा हौदाडे | पाडोळी, ता. कळंब |
| १०८० | संतोष हनुमंत कोळेकर | पानगाव, ता. कळंब |
| १०८१ | विलास वैजिनाथ काळे | पिंपळगाव (डोळा), ता. कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|---|---------------------------|
| १०८२ | शाहु अंबादास कळसे | पिंपळगाव (डोळा), ता. कळंब |
| १०८३ | राजाभाऊ वैजिनाथ काळे | पिंपळगाव (डोळा), ता. कळंब |
| १०८४ | दौलत गोरोबा घोटकर | पिंपळगाव (डोळा), ता. कळंब |
| १०८५ | संपत गोरोबा घोटकर | पिंपळगाव (डोळा), ता. कळंब |
| १०८६ | देविदास अंबादास कळसे | पिंपळगाव (डोळा), ता. कळंब |
| १०८७ | बन्सी निवृत्ती काळे | पिंपळगाव (डोळा), ता. कळंब |
| १०८८ | सर्जेराव आबाराव घोटकर | पिंपळगाव (डोळा), ता. कळंब |
| १०८९ | भगवान आबा घोटकर | पिंपळगाव (डोळा), ता. कळंब |
| १०९० | बालाजी निवृत्ती काळे | पिंपळगाव (डोळा), ता. कळंब |
| १०९१ | संतोष धर्मराज बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| १०९२ | धर्मराज नरसा बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| १०९३ | कल्याण उत्तम बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| १०९४ | राजाभाऊ भगवाना बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| १०९५ | उत्रेश्वर केशव बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| १०९६ | महादेव सुर्यभान बिक्कड (मयत) वारस (पत्नी) मिरा महादेव बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| १०९७ | आबासाहेब ज्ञानोबा बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| १०९८ | किरण भगवान बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| १०९९ | भिमराव भानुदास बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| ११०० | आश्रुबा रामभाऊ बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| ११०१ | अंबऋषी भानुदास बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| ११०२ | विजय रामहरी बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| ११०३ | राहूल रामहरी बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| ११०४ | अच्युत सोपान बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| ११०५ | बाबासाहेब निवृत्ती बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| ११०६ | उषा विलास बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| ११०७ | बाळकृष्ण अच्युत बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| ११०८ | सुनिल जालिंदर बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| ११०९ | संतोष आबासाहेब बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| १११० | अनंत जालिंदर बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| ११११ | दत्तात्रय किसन ठोंबरे | बहूला, ता. कळंब |
| १११२ | लक्ष्मण तात्याबा बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| १११३ | बिक्कड संतोष दासू | बहूला, ता. कळंब |
| १११४ | प्रल्हाद भगवान बिक्कड | बहूला, ता. कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|------------------------|----------------------|
| १११५ | धनराज किसन ठोंबरे | बहूला, ता. कळंब |
| १११६ | सिंधुबाई बंडू बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| १११७ | उत्रेश्वर देविदास गिते | बहूला, ता. कळंब |
| १११८ | गुणवंत शशिकांत बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| १११९ | प्रकाश मधुकर बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| ११२० | उमेश विष्णू बिक्कड | बहूला, ता. कळंब |
| ११२१ | उमराव रावसाहेब सानप | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११२२ | आश्रुबा नामदेव सानप | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११२३ | नारायण नामदेव मुंडे | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११२४ | बांगर रामभाऊ मारुती | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११२५ | गंगाधर भगवान बांगर | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११२६ | तात्या भानुदास बांगर | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११२७ | बालाजी चांगदेव मुंडे | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११२८ | नामदेव बाबू सानप | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११२९ | विनोद हरीभाऊ बांगर | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११३० | नाना अभिमान बांगर | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११३१ | पांडुरंग खंडू भागे | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११३२ | मोहन आप्पा बांगर | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११३३ | दिनकर दामोदर कळसाईत | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११३४ | हनुमंत दामोदर कळसाईत | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११३५ | संजय नामदेव सानप | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११३६ | पांडुरंग दामोदर कळसाईत | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११३७ | दिनकर कुंडलीक भांगे | बांगरवाडी, ता. कळंब |
| ११३८ | करडे बळीराम खेलबा | बाभळगाव, ता. कळंब |
| ११३९ | शहाजी यादव करडे | बाभळगाव, ता. कळंब |
| ११४० | दत्तात्रय आनंत करडे | बाभळगाव, ता. कळंब |
| ११४१ | मल्हारी रामलिंग करडे | बाभळगाव, ता. कळंब |
| ११४२ | मधुकर अनंत करडे | बाभळगाव, ता. कळंब |
| ११४३ | गोपाळ दामु करडे | बाभळगाव, ता. कळंब |
| ११४४ | भगवान रंगनाथ कोकाटे | बाभळगाव, ता. कळंब |
| ११४५ | महादेव रंगनाथ कोकाटे | बाभळगाव, ता. कळंब |
| ११४६ | हौसराव शामराव सांगळे | बोरगाव (ध), ता. कळंब |
| ११४७ | भगवान बाबुराव सांगळे | बोरगाव (ध), ता. कळंब |
| ११४८ | शिवाजी शामराव सांगळे | बोरगाव (ध), ता. कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-------------------------------|-----------------------|
| ११४९ | बालाजी सुंदर सांगळे | बोरगाव (ध), ता. कळंब |
| ११५० | भिमराव महादेव गिरी | बोरगाव (ध), ता. कळंब |
| ११५१ | रामराव शामराव सांगळे | बोरगाव (ध), ता. कळंब |
| ११५२ | सुरेश विनायक सांगळे | बोरगाव (ध), ता. कळंब |
| ११५३ | रामेश्वर नारायण सांगळे | बोरगाव (ध), ता. कळंब |
| ११५४ | दिगांबर भगवान सांगळे | बोरगाव (ध), ता. कळंब |
| ११५५ | वसंत सदाशिव सांगळे | बोरगाव (ध), ता. कळंब |
| ११५६ | लालासाहेब शामराव सांगळे | बोरगाव (ध), ता. कळंब |
| ११५७ | सदाशिव तुळशिराम सांगळे | बोरगाव (ध), ता. कळंब |
| ११५८ | नितीन संपत सांगळे | बोरगाव (ध), ता. कळंब |
| ११५९ | माणिक भगवान सांगळे | बोरगाव (ध), ता. कळंब |
| ११६० | संतोष सदाशिव सांगळे | बोरगाव (ध), ता. कळंब |
| ११६१ | दिलीप सदाशिव सांगळे | बोरगाव (ध), ता. कळंब |
| ११६२ | कालीदास रंगनाथ हजारे | बोरगाव (बु), ता. कळंब |
| ११६३ | रंगनाथ विठल खांडेकर | बोरगाव (बु), ता. कळंब |
| ११६४ | अनुरथ रंगनाथ हजारे | बोरगाव (बु), ता. कळंब |
| ११६५ | दिनकर मारुती एडके | बोरगाव (बु), ता. कळंब |
| ११६६ | दिगांबर सोपान वाघमोडे | बोरगाव (बु), ता. कळंब |
| ११६७ | बब्रु निवृत्ती वाघमोडे | बोरगाव (बु), ता. कळंब |
| ११६८ | जयचंद देविदास हजारे | बोरगाव (बु), ता. कळंब |
| ११६९ | सुरेश मुक्ताराम सुळ | बोरगाव (बु), ता. कळंब |
| ११७० | भागवत रामभाउ पुरी | बोरगाव (बु), ता. कळंब |
| ११७१ | पंढरीनाथ विठठल खांडेकर | बोरगाव (बु), ता. कळंब |
| ११७२ | बाळासाहेब पंढरी खांडेकर | बोरगाव (बु), ता. कळंब |
| ११७३ | व्यंकट दत्तोबा खांडेकर | बोरगाव (बु), ता. कळंब |
| ११७४ | श्रीराम मारुती खांडेकर(पाटील) | बोरगाव (बु), ता. कळंब |
| ११७५ | बालाजी शामराव खांडेकर | बोरगाव (बु), ता. कळंब |
| ११७६ | उत्रेश्वर आंबादास घोडके | बोर्डा, ता. कळंब |
| ११७७ | बिरमल आबाराव मासाळ | बोर्डा, ता. कळंब |
| ११७८ | परमेश्वर आंबादास घोडके | बोर्डा, ता. कळंब |
| ११७९ | सौदागर हरिदास सदाशिव | बोर्डा, ता. कळंब |
| ११८० | तानाजी लक्ष्मण मासाळ | बोर्डा, ता. कळंब |
| ११८१ | मासाळ हरिदास भानुदास | बोर्डा, ता. कळंब |
| ११८२ | महादेव मल्लापा सौदागार | बोर्डा, ता. कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|--------------------------|----------------------|
| ११८३ | सत्यभामा मधुकर पौळ | बोर्डा, ता. कळंब |
| ११८४ | सुनिल ज्ञानदेव पारेकर | बोर्डा, ता. कळंब |
| ११८५ | अरुण दादाराव मासाळ | बोर्डा, ता. कळंब |
| ११८६ | सयाजी सिताराम मासाळ | बोर्डा, ता. कळंब |
| ११८७ | भगवान भानुदास मासाळ | बोर्डा, ता. कळंब |
| ११८८ | शेषेराव धर्मराज मासाळ | बोर्डा, ता. कळंब |
| ११८९ | बाळासाहेब अबरुषी करडे | बोर्डा, ता. कळंब |
| ११९० | अविनाश कुंडलीकराव पारेकर | बोर्डा, ता. कळंब |
| ११९१ | आशाबाई राजेद्र करडे | बोर्डा, ता. कळंब |
| ११९२ | ज्ञानदेव रामराव पारेकर | बोर्डा, ता. कळंब |
| ११९३ | धनराज नामदेव सौदागर | बोर्डा, ता. कळंब |
| ११९४ | विक्रम अंबरुषी करडे | बोर्डा, ता. कळंब |
| ११९५ | भास्कर रामभाऊ मासाळ | बोर्डा, ता. कळंब |
| ११९६ | रामभाऊ गोपाळ मासाळ | बोर्डा, ता. कळंब |
| ११९७ | नरहरी बळीराम भालेकर | भाटशिरपुरा, ता. कळंब |
| ११९८ | सुशेन आश्रुबा जाधवर | भोगजी, ता. कळंब |
| ११९९ | समाधान रामकिसन खराटे | भोगजी, ता. कळंब |
| १२०० | शाहु हारीदास खराटे | भोगजी, ता. कळंब |
| १२०१ | शिवाजी उत्तम खराटे | भोगजी, ता. कळंब |
| १२०२ | साहेबराव दादाराव खराटे | भोगजी, ता. कळंब |
| १२०३ | खराटे शिवाजी उत्तम | भोगजी, ता. कळंब |
| १२०४ | राहुल मधुकर खराटे | भोगजी, ता. कळंब |
| १२०५ | ज्ञानोबा नामदेव खराटे | भोगजी, ता. कळंब |
| १२०६ | बारीकराव बाळकृष्ण खराटे | भोगजी, ता. कळंब |
| १२०७ | हनुमंत कारभारी खराटे | भोगजी, ता. कळंब |
| १२०८ | मुकुंद पांडुरंग मुंडे | भोगजी, ता. कळंब |
| १२०९ | हनुमंत नवनाथ मुंडे | भोगजी, ता. कळंब |
| १२१० | श्रीमंत नवनाथ मुंडे | भोगजी, ता. कळंब |
| १२११ | सुभाष राजाभाऊ खराटे | भोगजी, ता. कळंब |
| १२१२ | रघुनाथ भगवान मुंडे | भोगजी, ता. कळंब |
| १२१३ | उमेश भिमराव वनवे | मलकापुर, ता. कळंब |
| १२१४ | सुरवंता लक्ष्मण पितळे | मस्सा ख, ता. कळंब |
| १२१५ | मुढे चंदर सुडके | मोहा, ता. कळंब |
| १२१६ | मल्हारी दगडू सुडके | मोहा, ता. कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-------------------------|--------------------|
| १२१७ | अंभगे अर्जुन रामा | मोहा, ता. कळंब |
| १२१८ | उत्रेश्वर नवनाथ सुडके | मोहा, ता. कळंब |
| १२१९ | नवनाथ वामन सुडके | मोहा, ता. कळंब |
| १२२० | गवळण मारुती जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२२१ | दिपक भागवत लाड | रत्नापुर, ता. कळंब |
| १२२२ | सचिन रामराव जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२२३ | भारत गोरोबा जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२२४ | वसंत जालिंदर जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२२५ | तुकाराम गंगाराम जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२२६ | शंकर दादाराव जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२२७ | अंकुश नारायण जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२२८ | बालाजी भागवत लाड | रत्नापुर, ता. कळंब |
| १२२९ | बालु मिट्टु जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२३० | बळवंत शंकर जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२३१ | बालाजी दत्तात्रय जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२३२ | मोहन शिवलींग जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२३३ | जिवराज संभु जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२३४ | नारायण विलास जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२३५ | रमेश लक्ष्मण जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२३६ | बाळासाहेब शिवाजी जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२३७ | दिनकर गंगाराम जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२३८ | विनोद दत्तात्रय पाळवदे | रत्नापुर, ता. कळंब |
| १२३९ | बाळासाहेब शिवलिंग जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १२४० | काविराबाई लक्ष्मण शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२४१ | बालासाहेब बलभीम शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२४२ | रामहरी बाबासाहेब मारकड | लासरा, ता. कळंब |
| १२४३ | दत्तात्रय महादेव शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२४४ | कुमार राजाभाऊ धायगुडे | लासरा, ता. कळंब |
| १२४५ | संभाजी बुवाजी शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२४६ | प्रमोद मधुकर शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२४७ | गजानन दत्तु शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२४८ | अशोक दत्तु शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२४९ | बालाजी रामकिसन शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२५० | जनार्दन संभाजी मदन | लासरा, ता. कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|---------------------------|-------------------------|
| १२५१ | नवनाथ निळोबा मदन | लासरा, ता. कळंब |
| १२५२ | दिगांबर संभाजी शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२५३ | रघुनाथ सोमा धायगुडे | लासरा, ता. कळंब |
| १२५४ | भालचंद्र शहाजी मारकड | लासरा, ता. कळंब |
| १२५५ | राम हरीभाऊ शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२५६ | दिनकर भानुदास शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२५७ | आंगद छगनराव शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२५८ | संदिप काशीनाथ शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२५९ | नारायण रामचंद्र शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२६० | गंगाधर हरीभाऊ रुपनर | लासरा, ता. कळंब |
| १२६१ | अशोक भगवान शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२६२ | मधुकर नारायण शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२६३ | उत्तम महादेव शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२६४ | अनंत महादेव शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२६५ | प्रदिप फुलचंद मारकड | लासरा, ता. कळंब |
| १२६६ | रमेश छगन शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२६७ | धनाजी हरीभाऊ शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२६८ | सदाशिव साहेबराव शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२६९ | राम नारायण शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२७० | अशोक अंबरुषी शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२७१ | शेषराव गुंडीबा मदन | लासरा, ता. कळंब |
| १२७२ | बाबुराव रुकमाजी धायगुडे | लासरा, ता. कळंब |
| १२७३ | विनोद मधुकर शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२७४ | शेळके बळीराम सुभाष | लासरा, ता. कळंब |
| १२७५ | राजाभाऊ सुब्राव धायगुडे | लासरा, ता. कळंब |
| १२७६ | नारायण रामभाऊ शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२७७ | राम हरिभाऊ शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२७८ | गोविंद रामकिसन शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२७९ | विवेक छत्रभुज मारकड | लासरा, ता. कळंब |
| १२८० | सुमित्रा भास्कर मदन | लासरा, ता. कळंब |
| १२८१ | देविदास श्रीरंग शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२८२ | सुरेश व्यंकटराव शेळके | लासरा, ता. कळंब |
| १२८३ | प्रभावती कल्याण मारकडे | लासरा, ता. कळंब |
| १२८४ | बालासाहेब पांडुरंग लांडगे | लोहटा (पुर्व), ता. कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|--------------------------|-------------------------|
| १२८५ | पांडुरंग दादाराव लांडगे | लोहटा (पुर्व), ता. कळंब |
| १२८६ | रंगनाथ विठोबा कस्पटे | लोहटा (पुर्व), ता. कळंब |
| १२८७ | दादाराव भिमराव गाडे | वाकडी ई, ता. कळंब |
| १२८८ | शिंदे दत्तात्रय आत्माराम | वाकडी ई, ता. कळंब |
| १२८९ | महानवर परमेश्वर लिंबाजी | वाकडी ई, ता. कळंब |
| १२९० | गाडे श्रीरंग रामा | वाकडी ई, ता. कळंब |
| १२९१ | महानवर संजय गणपतराव | वाकडी ई, ता. कळंब |
| १२९२ | गाडे बिभीषन केशव | वाकडी ई, ता. कळंब |
| १२९३ | शिंदे तानाजी आत्माराम | वाकडी ई, ता. कळंब |
| १२९४ | रघुनाथ लक्ष्मण गाडे | वाकडी ई, ता. कळंब |
| १२९५ | परशुराम चंद्रकांत बनसोडे | वाकडी ई, ता. कळंब |
| १२९६ | बालाजी गोविंद बनसोडे | वाकडी ई, ता. कळंब |
| १२९७ | गाडे अभिमन्यू केशव | वाकडी ई, ता. कळंब |
| १२९८ | महानवर नवनाथ विठल | वाकडी ई, ता. कळंब |
| १२९९ | दशरथ शंकर गाडे | वाकडी ई, ता. कळंब |
| १३०० | गाडे बिरुदेव रामा | वाकडी ई, ता. कळंब |
| १३०१ | बलभ्रिम गणपत बनसोडे | वाकडी ई, ता. कळंब |
| १३०२ | सहदेव बलभिम बनसोडे | वाकडी ई, ता. कळंब |
| १३०३ | गोविंद लिंबराज गाडे | वाकडी ई, ता. कळंब |
| १३०४ | श्रीराम बळीराम कोकाटे | वाठवडा, ता. कळंब |
| १३०५ | शिवराम आश्रुबा तिडके | शिंंगोली, ता. कळंब |
| १३०६ | मारुती लक्ष्मण फाटे | शिंंगोली, ता. कळंब |
| १३०७ | दशरथ आश्रुबा तिडके | शिंंगोली, ता. कळंब |
| १३०८ | हरीभाऊ दशरथ लाटे | शिंंगोली, ता. कळंब |
| १३०९ | दत्तात्रय जगन्नाथ फाटे | शिंंगोली, ता. कळंब |
| १३१० | सतीश हरीभाऊ सलगर | शिराढोण, ता. कळंब |
| १३११ | नानासाहेब रामराव पवार | शिराढोण, ता. कळंब |
| १३१२ | विष्णू ज्ञानोबा जाधवर | शिराढोण, ता. कळंब |
| १३१३ | शिवाजी टोपा पवार | शिराढोण, ता. कळंब |
| १३१४ | शहाजी उध्दव लगास | सातेफळ, ता. कळंब |
| १३१५ | गोरोबा प्रभाकर ढिगारे | सातेफळ, ता. कळंब |
| १३१६ | शंकर दगडू लगास | सातेफळ, ता. कळंब |
| १३१७ | सतिष मोतीराम देवकते | सौंदना (आंबा), ता. कळंब |
| १३१८ | पंढरीनाथ वैजीनाथ देवकते | सौंदना (आंबा), ता. कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|--------------------------|---------------------------|
| १३१९ | जयप्रकाश पंढरीनाथ देवकते | सौंदना (आंबा), ता. कळंब |
| १३२० | गोविंद जगनाथ देवकते | सौंदना (आंबा), ता. कळंब |
| १३२१ | अंकुश दगडू देवकते | सौंदना (आंबा), ता. कळंब |
| १३२२ | भारत संतोबा देवकते | सौंदना (आंबा), ता. कळंब |
| १३२३ | मगन देवराव गडदे | सौंदना (आंबा), ता. कळंब |
| १३२४ | सजंय तुळशीराम गाडेकर | सौंदना (आंबा), ता. कळंब |
| १३२५ | मच्छींद्र अंबरुषी काळे | सौंदना (आंबा), ता. कळंब |
| १३२६ | महादेव विठल गिरी | हासेगाव शि, ता. कळंब |
| १३२७ | शिवगीर विठल गिरी | हासेगाव शि, ता. कळंब |
| १३२८ | रविकिरण नवनाथ गिरी | हासेगाव शि, ता. कळंब |
| १३२९ | कैलास बापुराव गिरी | हासेगाव शि, ता. कळंब |
| १३३० | आश्रुबा निवृत्ती सातपुते | हासेगाव (के), ता. कळंब |
| १३३१ | निलावती रोहीदास उकाडे | आढाळा, ता. कळंब |
| १३३२ | अमोल बाबुराव वनवे | उपळाई, ता. कळंब |
| १३३३ | हनुमंत मोहन मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| १३३४ | गौतम रावण मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| १३३५ | सुप्रिव अर्जुन शेंडगे | उपळाई, ता. कळंब |
| १३३६ | अशोक मोहन मुंडे | उपळाई, ता. कळंब |
| १३३७ | शिवाजी सुग्रीव शेंडगे | उपळाई, ता. कळंब |
| १३३८ | रामेश्वर सुग्रीव शेंडगे | उपळाई, ता. कळंब |
| १३३९ | लता नेहरु बांगर | उपळाई, ता. कळंब |
| १३४० | सुखदेव सखाराम भालेकर | डिकसळ, ता. कळंब |
| १३४१ | सत्यवती मधुकर गिरी | डिकसळ, ता. कळंब |
| १३४२ | गुलाब दगडु जाधव | दहिफळ, ता. कळंब |
| १३४३ | बाळु हनुमंत कुटकर | दहिफळ, ता. कळंब |
| १३४४ | कलावती अनंतराव घोटकर | पिंपळगाव (डोळा), ता. कळंब |
| १३४५ | नागनाथ बन्सी काळे | पिंपळगाव (डोळा), ता. कळंब |
| १३४६ | नेमीनाथ विक्रम बांगर | बांगरवाडी, ता. कळंब |
| १३४७ | अरुण युवराज मुंडे | बांगरवाडी, ता. कळंब |
| १३४८ | फुलचंद गंगाधर बांगर | बांगरवाडी, ता. कळंब |
| १३४९ | सरोजीनी महादेव बांगर | बांगरवाडी, ता. कळंब |
| १३५० | प्रकाश मुकुंद खराटे | भोगजी, ता. कळंब |
| १३५१ | श्रीमंत बाबासाहेब खराटे | भोगजी, ता. कळंब |
| १३५२ | नितीन राजाभाऊ खराटे | भोगजी, ता. कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|--------------------------|------------------------|
| १३५३ | सोमा मार्तंड गायके | मंगरुळ, ता. कळंब |
| १३५४ | सपंत आश्रुबा घाळवे | मलकापुर, ता. कळंब |
| १३५५ | गाडे शरद वामन | वाकडी ई, ता. कळंब |
| १३५६ | गाडे अरुण तुकाराम | वाकडी ई, ता. कळंब |
| १३५७ | राजाभाऊ रानबा कोकाटे | वाठवडा, ता. कळंब |
| १३५८ | शिवाजी दगडू देवकते | सौंदना (आंबा) ता. कळंब |
| १३५९ | मधुकर नामदेव कोळेकर | पानगाव, ता. कळंब |
| १३६० | रमेश सिताराम गिरी | एकुरका, ता. कळंब |
| १३६१ | शंकर राजाभाऊ पवार | एकुरका, ता. कळंब |
| १३६२ | महादेव आबा भालेकर | तांदुळवाडी, ता. कळंब |
| १३६३ | पंढरी एकनाथ जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १३६४ | शिवशाला प्रभाकर जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १३६५ | अरुण उत्तम जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १३६६ | बालासाहेब भानुदास जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १३६७ | जाधवर विकास अभिमान | ताडगाव, ता. कळंब |
| १३६८ | जाधवर विश्वनाथ श्रीधर | ताडगाव, ता. कळंब |
| १३६९ | सुब्राव रावसाहेब जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १३७० | तुळशीराम हनुमंत वाघमोडे | ताडगाव, ता. कळंब |
| १३७१ | सविता दयावान डोईफोडे | ताडगाव, ता. कळंब |
| १३७२ | जाधवर गोविंद श्रीराम | ताडगाव, ता. कळंब |
| १३७३ | सुर्यकांत व्यकटराव जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १३७४ | लिबाजी सुग्रीव लाटे | ताडगाव, ता. कळंब |
| १३७५ | सुधाकर लिबांजी वाघमारे | ताडगाव, ता. कळंब |
| १३७६ | सुरेखा नरहरी जाधवर | ताडगाव, ता. कळंब |
| १३७७ | श्रीकृष्ण संदिपान बोंदर | देवधानोरा, ता.कळंब |
| १३७८ | शहाजी रामा बोंदर | देवधानोरा, ता.कळंब |
| १३७९ | रामकृष्ण नरसिंग बोंदर | देवधानोरा, ता.कळंब |
| १३८० | एकनाथ नारायण घाटुळे | देवधानोरा, ता.कळंब |
| १३८१ | रामराव नामदेव बोंदर | देवधानोरा, ता.कळंब |
| १३८२ | शहाजी भानुदास सुरवसे | देवधानोरा, ता.कळंब |
| १३८३ | दामु भानुदास बुधवंत | देवधानोरा, ता.कळंब |
| १३८४ | बालाजी प्रल्हाद बोंदर | देवधानोरा, ता.कळंब |
| १३८५ | चंद्रकला कमलाकर बोंदर | देवधानोरा, ता.कळंब |
| १३८६ | राहुल मधुकर बुधवंत | देवधानोरा, ता.कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-------------------------|-------------------------|
| १३८७ | विठ्ठल सुग्रीव बोंदर | देवधानोरा, ता.कळंब |
| १३८८ | सुरवसे विलास बळीराम | देवधानोरा, ता.कळंब |
| १३८९ | सिताबाई केशव बोंदर | देवधानोरा, ता.कळंब |
| १३९० | श्रीराम बाबासाहेब बोंदर | देवधानोरा, ता.कळंब |
| १३९१ | कमलाकर विनायक बोंदर | देवधानोरा, ता.कळंब |
| १३९२ | विठ्ठल बळवंत बोंदर | देवधानोरा, ता.कळंब |
| १३९३ | लोकरे महादेव रघुनाथ | नायगाव, ता.कळंब |
| १३९४ | वैजीनाथ ज्ञानोबा सांगळे | बोरगाव (ध), ता.कळंब |
| १३९५ | माणिक ज्ञानोबा सांगळे | बोरगाव (ध), ता.कळंब |
| १३९६ | संपत येडबा सांगळे | बोरगाव (ध), ता.कळंब |
| १३९७ | दिगांबर विठ्ठल खांडेकर | बोरगाव (ध), ता.कळंब |
| १३९८ | उत्रेश्वर मुक्ताराम सुळ | बोरगाव (ध), ता.कळंब |
| १३९९ | भारत शेकाबा भोंडवे | मोहा, ता. कळंब |
| १४०० | विनायक ज्ञानोबा बोंदर | रत्नापुर, ता. कळंब |
| १४०१ | सुधाकर गोवर्धन जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १४०२ | संगिता युवराज जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १४०३ | भारत जनार्दन जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १४०४ | रमाकांत भागवत लाड | रत्नापुर, ता. कळंब |
| १४०५ | महादेव आत्माराम जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १४०६ | आण्णासाहेब भिमराव जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १४०७ | रमाकांत विलास जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १४०८ | अनिल चिंतामण जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १४०९ | लक्ष्मण सर्जेराव जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १४१० | संजय चिंतामण जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १४११ | युवराज ज्ञानोबा जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १४१२ | संपत बाळासाहेब जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १४१३ | धनंजय शाहु जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १४१४ | सुरज मोहन पाळवदे | रत्नापुर, ता. कळंब |
| १४१५ | शिवाजी नानाभाऊ जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १४१६ | जमुना बाबासाहेब जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १४१७ | शशिकांत विलास जाधवर | रत्नापुर, ता. कळंब |
| १४१८ | आत्माराम विठोबा कस्पटे | लोहटा (पुर्व), ता. कळंब |
| १४१९ | कृष्णा महादेव भांडे | लोहटा (पुर्व), ता. कळंब |
| १४२० | जनक खंडेराव पाटील | वडगाव शि, ता. कळंब |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|---------------------------|--------------------------|
| १४२१ | सहदेव आदीनाथ चव्हाण | शिराढोण, ता. कळंब |
| १४२२ | नंदकुमार केशव राठोड | तावरेजखेडा, ता. धाराशिव |
| १४२३ | वसंत लालसिंग राठोड | तावरेजखेडा, ता. धाराशिव |
| १४२४ | विजय मधुकर पवार | तावरेजखेडा, ता. धाराशिव |
| १४२५ | रमेश केशव राठोड | तावरेजखेडा, ता. धाराशिव |
| १४२६ | संजय विनायक पवार | तावरेजखेडा, ता. धाराशिव |
| १४२७ | केशव रामचंद्र राठोड | तावरेजखेडा, ता. धाराशिव |
| १४२८ | श्रीराम किंचक मुंढे | उ. कायापूर, ता. धाराशिव |
| १४२९ | अर्चना अरुण गरगडे | पोहनेर, ता. धाराशिव |
| १४३० | हरी भगवान हुलवने | पोहनेर, ता. धाराशिव |
| १४३१ | संगीता दत्त हुलवने | पोहनेर, ता. धाराशिव |
| १४३२ | कृष्णप्रसाद नागनाथ गावडे | बेंबळी, ता. धाराशिव |
| १४३३ | सतीश राजेंद्र लगस | बेंबळी, ता. धाराशिव |
| १४३४ | गावडे दिलीप नामदेव | बेंबळी, ता. धाराशिव |
| १४३५ | बाबासाहेब मधुकर भक्ते | बेंबळी, ता. धाराशिव |
| १४३६ | समाधान भाऊराव लांडगे | बेंबळी, ता. धाराशिव |
| १४३७ | रामहरी भगवान कानडे | हिंंगळजवाडी, ता. धाराशिव |
| १४३८ | विलास सुरेश पवार | वरुडा, ता. धाराशिव |
| १४३९ | अर्जुन बाबू इटकर | वरुडा, ता. धाराशिव |
| १४४० | अण्णाराव मोतीराम पवार | वरुडा, ता. धाराशिव |
| १४४१ | बिबिशन शिवाजी टिंगरे | वरुडा, ता. धाराशिव |
| १४४२ | चंद्रकांत अंबादास धोत्रे | वरुडा, ता. धाराशिव |
| १४४३ | संतोष अंबादास धोत्रे | वरुडा, ता. धाराशिव |
| १४४४ | मोतीराम राजाराम पवार | वरुडा, ता. धाराशिव |
| १४४५ | महादेव सुरेश पवार | वरुडा, ता. धाराशिव |
| १४४६ | सुनिल मधुकर शेंडगे | वरुडा, ता. धाराशिव |
| १४४७ | बळीराम महादेव गाडे | सारोळा बु, ता. धाराशिव |
| १४४८ | नानासाहेब भीमराव वाघमोडे | रामवाडी, ता. धाराशिव |
| १४४९ | जयश्री खंडेराव वाघमोडे | रामवाडी, ता. धाराशिव |
| १४५० | सोमनाथ धोंडीराम वाघमोडे | रामवाडी, ता. धाराशिव |
| १४५१ | जयश्री गौतम वाघमोडे | रामवाडी, ता. धाराशिव |
| १४५२ | अतुल दत्त वाघे | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४५३ | सहदेव बिरु धर्मे | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४५४ | ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड | महादेववाडी, ता. धाराशिव |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-------------------------|-------------------------|
| १४५५ | हरी विठठल गायकवाड | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४५६ | विठ्ठल सोमनाथ गायकवाड | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४५७ | संतोष विठ्ठल गायकवाड | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४५८ | दत्तू दिगंबर वाघे | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४५९ | पोपट राम खुनेकर | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४६० | महेश नामदेव निंबाळकर | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४६१ | मधुकर देवाप्पा माने | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४६२ | मनीषा शिनु वाघे | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४६३ | ज्ञानेश्वर कडप्पा वाघे | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४६४ | सोमनाथ गणपती वाघे | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४६५ | बाळासाहेब अंबादास वाघे | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४६६ | सुदाम किसन माने | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४६७ | रामलिंग भीमा वाघे | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४६८ | वामन दिगंबर वाघे | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४६९ | राम त्र्यंबक परसे | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४७० | माचीन्द्र अप्पाराव आवटे | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १४७१ | मालोजी भिवा गायकवाड | गावसूद, ता. धाराशिव |
| १४७२ | सुरेश बजरंग तेरकर | गावसूद, ता. धाराशिव |
| १४७३ | आशा शिवाजी गायकवाड | गावसूद, ता. धाराशिव |
| १४७४ | अर्जुन भीमराव तेरकर | गावसूद, ता. धाराशिव |
| १४७५ | महादेव पांडुरंग चौगुले | बुकनवाडी, ता. धाराशिव |
| १४७६ | शिवाजी गोरोबा चौगुले | बुकनवाडी ता. धाराशिव |
| १४७७ | माणिक भगवान चौगुले | बुकनवाडी ता. धाराशिव |
| १४७८ | संजय व्यंकट पाटील | इर्ला, ता. धाराशिव |
| १४७९ | रमेश अंबाळषी मुंढे | पवारवाडी, ता. धाराशिव |
| १४८० | खंडूराज महादेव मुंढे | पवारवाडी, ता. धाराशिव |
| १४८१ | सुरज रामचंद्र मुंढे | पवारवाडी, ता. धाराशिव |
| १४८२ | सूर्यभान श्रीरंग मुंढे | पवारवाडी, ता. धाराशिव |
| १४८३ | विनायक सूर्यभान मुंढे | पवारवाडी, ता. धाराशिव |
| १४८४ | दत्तात्रय उत्तम मुंढे | पवारवाडी, ता. धाराशिव |
| १४८५ | हरिदास सूर्यभान मुंढे | पवारवाडी, ता. धाराशिव |
| १४८६ | उत्तम वामन मुंढे | पवारवाडी, ता. धाराशिव |
| १४८७ | उततेश्वर गोरोबा मेटकरी | पवारवाडी, ता. धाराशिव |
| १४८८ | द्रोणाचार्य शाहू मुंढे | पवारवाडी, ता. धाराशिव |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-----------------------------|----------------------------|
| १४८९ | व्यंकट भगवान मुंडे | पवारवाडी, ता. धाराशिव |
| १४९० | सुधाकर धोंडीराम येडके | भंडारवाडी, ता. धाराशिव |
| १४९१ | दत्ता भागवत लवटे | भंडारवाडी, ता. धाराशिव |
| १४९२ | एकनाथ ज्योतिराम येडके | भंडारवाडी, ता. धाराशिव |
| १४९३ | मल्लिकार्जुन लिंबराज मारकड | भंडारवाडी, ता. धाराशिव |
| १४९४ | नंदकुमार विश्वनाथ बंडगर | भंडारवाडी, ता. धाराशिव |
| १४९५ | दादासाहेब हरीचंद्र हरेल | भंडारवाडी, ता. धाराशिव |
| १४९६ | लक्ष्मण बिरु सुरवसे | समुद्रवाणी, ता. धाराशिव |
| १४९७ | भरत बिरु सुरवसे | समुद्रवाणी, ता. धाराशिव |
| १४९८ | रामभाऊ बिरु सुरवसे | समुद्रवाणी, ता. धाराशिव |
| १४९९ | गोविंद भाऊराव कावळे | समुद्रवाणी, ता. धाराशिव |
| १५०० | गोपाळ भाऊराव कावळे | समुद्रवाणी, ता. धाराशिव |
| १५०१ | नेताजी महादेव हजारे | टाकाळी बें, ता. धाराशिव |
| १५०२ | तात्याराव सोपान सोनटक्के | टाकाळी बें, ता. धाराशिव |
| १५०३ | मारुती भिमराव शिरगीरे | टाकाळी बें, ता. धाराशिव |
| १५०४ | सुनिता श्रीपती गाडेकर | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५०५ | शरद बाबुराव सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५०६ | नंदकिशोर मधुकर हजारे | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५०७ | प्रकाश विश्वंभर सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५०८ | आबाराव वामन सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५०९ | मोहन महादेव हजारे | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५१० | राजाराम श्रीरंग सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५११ | लहु रंगनाथ सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५१२ | गणपत दगडू खटके | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५१३ | बाबासाहेब आप्पाराव सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५१४ | मोहन विश्वंभर सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५१५ | माधव अर्जुन सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५१६ | बालाजी श्रीरंग सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५१७ | वौजीनाथ संभाजी सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५१८ | चंद्रकांत पांडूरंग सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५१९ | आण्णासाहेब खंडेराव सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५२० | संजय विठ्ठल सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५२१ | सुरेश संगाप्या सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १५२२ | दिपक लक्ष्मण सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|----------------------------|---------------------------|
| १५२३ | भास्कर श्रीपती सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५२४ | नवनाथ माधव सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५२५ | किरण गोरोबा महानुरे | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५२६ | दत्तात्रय रंगनाथ सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५२७ | बळीराम एकनाथ खटके | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५२८ | रंगनाथ सिताराम सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५२९ | भारत खंडेराव सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५३० | प्रशांत प्रकाश सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५३१ | दिपक झुंबर चव्हाण | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५३२ | उत्रेश्वर नागोराव सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५३३ | शिवाजी ज्ञानदेव सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५३४ | दयानंद मोहन सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५३५ | वसंत लिंबराज सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५३६ | रामकिसन प्रभु सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५३७ | रमेश संगाप्या सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५३८ | शेषेराव नागोराव सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५३९ | धोंडीबा आबाराव सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५४० | लहु फुलचंद फोलाने | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५४१ | विलास संगाप्या सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५४२ | महेश धनाजी खटके | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५४३ | नागोराव दगडू गाडेकर | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५४४ | हरीराम व्यंकट खटके | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५४५ | गणिनीनाथ धनाजी सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५४६ | गोपाळ निवृत्ती सोलंकर | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५४७ | बाबुराव वामन सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५४८ | तात्याराव रामा शिरगीरे | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५४९ | जयकिसन बाबाराव सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५५० | श्रीहरी संगाप्या सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५५१ | दत्तात्रय वसंत चौरें | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५५२ | बाळू शहाजी सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५५३ | रामहरी भागवत सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५५४ | शहाजी वसंत चौरें | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५५५ | राजाराम ज्ञानदेव माने | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५५६ | कुंडलिक निवृत्ती सोलंकर | टाकळी (बें.), ता. धाराशिव |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|--------------------------|---------------------------|
| १५५७ | उमेश धनाजी सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५५८ | शाहुराज श्रीमंत सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५५९ | केशव शाहुराज खटके | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५६० | चंद्रकांत विठ्ठल काळे | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५६१ | विष्णु भागवत सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५६२ | उत्तम सोपान सोनटक्के | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५६३ | रंजीत बाबुराव खटके | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५६४ | महावीर तात्याराव शिरगीरे | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५६५ | प्रशांत किसन चव्हाण | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १५६६ | बंकट मारुती माने | पडोली आ. ता. धाराशिव |
| १५६७ | तुळशीराम बंकट माने | पडोली आ. ता. धाराशिव |
| १५६८ | किसन नामदेव माने | पडोली आ. ता. धाराशिव |
| १५६९ | राम दशरथ बिटे | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५७० | हनुमंत नारायण डोलारे | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५७१ | गणपती दशरथ वाघे | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५७२ | बालाजी दगडू सोनटक्के | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५७३ | नंदकुमार लिंबाजी डोलारे | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५७४ | वाघे लिंबराज गुंडप्पा | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५७५ | वसंत भिमराव बिटे | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५७६ | सोमनाथ ज्ञानोबा सोनटक्के | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५७७ | राम शिवाजी बिटे | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५७८ | विश्वनाथ शिवाजी सावळकर | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५७९ | जितेन्द्र दशरथ वाघे | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५८० | गुणवंत सोपान वाघे | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५८१ | लहू सोमनाथ सातपुते | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५८२ | वैजिनाथ शिवाजी सावळकर | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५८३ | नागनाथ शिवाजी सावळकर | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५८४ | शिवाजी नामदेव फोलाने | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५८५ | गणेश भारत पुरी | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५८६ | विश्वनाथ हनुमंत सोनटक्के | केशेगांव, ता. धाराशिव |
| १५८७ | यशवंत सुर्यकांत वाघमोडे | गोवर्धनवाडी, ता. धाराशिव |
| १५८८ | आगरचंद मारुती ठेंगील | गोवर्धनवाडी, ता. धाराशिव |
| १५८९ | दत्तात्रय मारुती ठेंगील | गोवर्धनवाडी, ता. धाराशिव |
| १५९० | सोमनाथ कसन सीरामे | गोवर्धनवाडी, ता. धाराशिव |

| अ. क्र. | लाभार्थ्याचे नाव | गावाचे नाव |
|---------|---------------------------|---------------------------|
| १५९१ | आगातराव संपत माने | गोवर्धनवाडी, ता. धाराशिव |
| १५९२ | पांडरंग श्रिरंग धायगुडे | गोवर्धनवाडी, ता. धाराशिव |
| १५९३ | पंडित शिवाजी वाघमोडे | गोवर्धनवाडी, ता. धाराशिव |
| १५९४ | पवन शिवाजी वाघमोडे | गोवर्धनवाडी, ता. धाराशिव |
| १५९५ | सटवा बाबुराव वाघमोडे | गोवर्धनवाडी, ता. धाराशिव |
| १५९६ | अनिल किसन सूळ | गोवर्धनवाडी, ता. धाराशिव |
| १५९७ | दशरथ गणपती गडदे | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १५९८ | भास्कर राघू काकडे | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १५९९ | आत्माराम सीताराम बिटे | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १६०० | खंडू एकनाथ ठोंबरे | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १६०१ | तानाजी सीताराम बिटे | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १६०२ | अच्युत नामदेव दूधभाते | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १६०३ | प्रभू वामन बंडगर | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १६०४ | सूर्यकांत पंढरी सौदागर | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १६०५ | दत्ता नवनाथ कुचेकर | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १६०६ | रेवण हरी कुचेकर | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १६०७ | वसंत आबाराव काकडे | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १६०८ | रंगनाथ हरी कुचेकर | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १६०९ | दादा राजाराम वाकडे | कसबे तडवळे, ता. धाराशिव |
| १६१० | शंकर हनमंत कुटकर | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १६११ | शहाजी यल्लाप्पा कोळगे | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १६१२ | दुर्गाप्पा भीमसेन इटकर | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १६१३ | दत्ता काशिनाथ दंडगुले | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १६१४ | शंकर हनमंत कोळगे | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १६१५ | ज्ञानेश्वर कडाप्पा बनसोडे | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १६१६ | अभिमान दत्त कस्पटे | रुईभर, ता. धाराशिव |
| १६१७ | सविता दशरथ कस्पटे | रुईभर, ता. धाराशिव |
| १६१८ | भारत बिबीशन कस्पटे | रुईभर, ता. धाराशिव |
| १६१९ | विश्वनाथ विठोबा कस्पटे | रुईभर, ता. धाराशिव |
| १६२० | शिवाजी तुकाराम कस्पटे | रुईभर, ता. धाराशिव |
| १६२१ | बाळू नागनाथ कस्पटे | रुईभर, ता. धाराशिव |
| १६२२ | विवेक तुकाराम हराळे | घाटंग्री, ता. धाराशिव |
| १६२३ | तुकाराम प्रभू हराळे | घाटंग्री, ता. धाराशिव |
| १६२४ | सुभाष दादाहारी गाढवे | ढोकी, ता. धाराशिव |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|---------------------------|----------------------|
| १६२५ | विशाल प्रसाद डोंगे | सांजा, ता. धाराशिव |
| १६२६ | महेश मच्छिंद्र काकडे | सांजा, ता. धाराशिव |
| १६२७ | बिभिषण केशव काकडे | सांजा, ता. धाराशिव |
| १६२८ | शोभा महादेव चौरे | सांजा, ता. धाराशिव |
| १६२९ | केशव काकडे | सांजा, ता. धाराशिव |
| १६३० | मिरा सुरेश काकडे | सांजा, ता. धाराशिव |
| १६३१ | बाळू विठ्ठल सोलनकर | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६३२ | मीना नागनाथ चोरमुले | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६३३ | अशोक विठ्ठल सोलनकर | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६३४ | बबन पांडुरंग सोलनकर | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६३५ | वर्षारानी श्रीमंत वाघमोडे | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६३६ | प्रकाश बब्रुवान रणशिंग | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६३७ | युवराज माणिक जाधव | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६३८ | गणेश माणिक जाधव | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६३९ | चंद्रकांत नागनाथ माने | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६४० | तानाजी नागनाथ माने | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६४१ | राजाराम आप्पाराव पवार | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६४२ | हनुमंत लक्ष्मन देवकर | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६४३ | सचिन सतीश टिंगरे | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६४४ | संजय रामा माने | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६४५ | राजेश शिवाजी टिंगरे | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६४६ | राजाभाऊ नागनाथ माने | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६४७ | बाळू अबुशा कराळे | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६४८ | मच्छिंद्र मारुती जाधव | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६४९ | आण्णा विठ्ठल लंगडे | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६५० | राजू लक्ष्मन देवकर | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६५१ | सुशीला बाजीराव जाधव | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६५२ | युवराज पांडुरंग पोंदे | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६५३ | विक्रम पांडुरंग पोंदे | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६५४ | बळीराम रामचंद्र टिंगरे | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६५५ | प्रशांत बाळासाहेब माने | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६५६ | बालाजी बिरु माने | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६५७ | बिरु निवृत्ती पानढवळे | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६५८ | प्रदीप विठ्ठल देवकर | उपळा मा. ता. धाराशिव |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-------------------------|------------------------|
| १६५९ | अशोक लक्ष्मन देवकर | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६६० | दिलीप भीमराव देवकर | उपळा मा. ता. धाराशिव |
| १६६१ | सतिश ज्ञानदेव मोटे | येवती, ता. धाराशिव |
| १६६२ | शशिकांत युवराज पाटील | येवती, ता. धाराशिव |
| १६६३ | लिंबाजी भगवान मोटे | येवती, ता. धाराशिव |
| १६६४ | उमाकांत युवराज पाटील | येवती, ता. धाराशिव |
| १६६५ | बाबासाहेब हरी खांडेकर | येवती, ता. धाराशिव |
| १६६६ | खंडू गणपती गडदे | येवती, ता. धाराशिव |
| १६६७ | साधु भगवान मोटे | येवती, ता. धाराशिव |
| १६६८ | उत्तम गोरोबा पडुळकर | येवती, ता. धाराशिव |
| १६६९ | ज्ञानदेव सखाराम खांडेकर | येवती, ता. धाराशिव |
| १६७० | व्यंकट भगवान हुबाले | येवती, ता. धाराशिव |
| १६७१ | प्रभू सखाराम खांडेकर | येवती, ता. धाराशिव |
| १६७२ | संजय माणिक पडुळकर | येवती, ता. धाराशिव |
| १६७३ | शंकर सखाराम खांडेकर | येवती, ता. धाराशिव |
| १६७४ | महादेव दत्त मोटे | येवती, ता. धाराशिव |
| १६७५ | गणेश सदाशिव चादरे | वडगाव सि., ता. धाराशिव |
| १६७६ | सुभाष मंचिंद्र गिरी | कामेगाव, ता. धाराशिव |
| १६७७ | अमोल संपतराव शेवाळे | कामेगाव, ता. धाराशिव |
| १६७८ | विठ्ठल महादेव शेवाळे | कामेगाव, ता. धाराशिव |
| १६७९ | नवनाथ सोपान बनसोडे | कामेगाव, ता. धाराशिव |
| १६८० | गोपीनाथ पुन जाधव | कामेगाव, ता. धाराशिव |
| १६८१ | गणेश राजाभाऊ जाधव | कामेगाव, ता. धाराशिव |
| १६८२ | तानाजी महादेव चौरे | पोहनेर, ता. धाराशिव |
| १६८३ | संदीपान पाडुरंग हुलवने | पोहनेर ता. धाराशिव |
| १६८४ | कोंडीबा भगवान हुलवने | पोहनेर, ता. धाराशिव |
| १६८५ | सतीश लक्ष्मण हुलवने | पोहनेर, ता. धाराशिव |
| १६८६ | चंद्रकांत महादेव चौरे | पोहनेर, ता. धाराशिव |
| १६८७ | विठल मल्हारी दाणे | सारोळा बु, ता. धाराशिव |
| १६८८ | सुभाष धोंडीबा काकडे | सारोळा बु, ता. धाराशिव |
| १६८९ | दाजी दगडु दाणे | सारोळा बु, ता. धाराशिव |
| १६९० | कलाप्पा दगडु दाणे | सारोळा बु, ता. धाराशिव |
| १६९१ | रामा तमन्ना चौगुले | सारोळा बु, ता. धाराशिव |
| १६९२ | सुनिल शिवाजी मंजुळे | सारोळा बु, ता. धाराशिव |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-----------------------------------|----------------------------|
| १६९३ | गोरख भानुदास दाणे | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १६९४ | किरण विश्वनाथ होळकर | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १६९५ | दत्तात्रय सुभाष निंबाळकर | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १६९६ | नारायण रामभाऊ सोनटक्के | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १६९७ | शेषेराव किसन माने | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १६९८ | भाग्यश्री अनिल वाघे | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १६९९ | हरिदास रामभाऊ सोनटक्के | महादेववाडी, ता. धाराशिव |
| १७०० | अनिल मुरलीधर तेरकर | गावसूद, ता. धाराशिव |
| १७०१ | विकास मुरलीधर तेरकर | गावसूद, ता. धाराशिव |
| १७०२ | उत्तम मुरलीधर तेरकर | गावसूद, ता. धाराशिव |
| १७०३ | रामहरी मुरलीधर तेरकर | गावसूद, ता. धाराशिव |
| १७०४ | भारत शंकर गायकवाड | गावसूद, ता. धाराशिव |
| १७०५ | नारायण विलास चौगुले | बुकनवाडी, ता. धाराशिव |
| १७०६ | सदाशिव विश्वंभर पाटील | इर्ला, ता. धाराशिव |
| १७०७ | गोरोबा अर्जुन मेटकरी | पवारवाडी, ता. धाराशिव |
| १७०८ | गोपाल श्रीराम मुंढे | पवारवाडी, ता. धाराशिव |
| १७०९ | हनमंत पठाण उर्फ तुळशीदास मुंढे | पवारवाडी, ता. धाराशिव |
| १७१० | राघु लालासाहेब मुंढे | पवारवाडी, ता. धाराशिव |
| १७११ | सोनटक्के महादेव दासा | टाकाळी बें, ता. धाराशिव |
| १७१२ | कालिदास काका पसारे | टाकाळी बें, ता. धाराशिव, |
| १७१३ | बालाजी बब्रुवान फोलाने | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १७१४ | सुधा ऊर्फ सुज्ञान बिभीषण सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १७१५ | कुमार सदाशिव महानुरे | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १७१६ | सोनटक्के शहाजी संभाजी | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १७१७ | संजय लक्ष्मण सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १७१८ | भागवत लिंबराज सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १७१९ | माणिक वामन सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १७२० | जयजवान बाबाराव सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १७२१ | प्रभु श्रीरंग सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १७२२ | सुधाकर भागवत सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १७२३ | पोपट विठ्ठल काळे | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १७२४ | चंद्रकांत विश्वंभर खटके | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १७२५ | महेश काका सोनटक्के | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |
| १७२६ | बापुराव दिंगंबर डपळे | टाकाळी (बें.), ता. धाराशिव |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|---------------------------|---------------------------|
| १७२७ | उध्दव पांडुरंग खटके | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १७२८ | अरुण किसन चव्हाण | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १७२९ | किसन रामा चव्हाण | टाकळी (बें.), ता. धाराशिव |
| १७३० | विक्रम भगवान चोरमोले | गावधनवाडी, ता. धाराशिव |
| १७३१ | गोविंद उत्तम वाघमोडे | गावधनवाडी, ता. धाराशिव |
| १७३२ | मधुकर शत्रुगुंन शेंडगे | गावधनवाडी, ता. धाराशिव |
| १७३३ | प्रभाकर शत्रुगुंन शेंडगे | गावधनवाडी, ता. धाराशिव |
| १७३४ | पांडुरंग जंगल वाघमोडे | गावधनवाडी, ता. धाराशिव |
| १७३५ | श्रीकांत श्रीमंत माने | गावधनवाडी, ता. धाराशिव |
| १७३६ | विलास वसंत पांढरे | तेर, ता. धाराशिव |
| १७३७ | अजित विठोबा मदन | तेर, ता. धाराशिव |
| १७३८ | गोपाळ वसंत पांढरे | तेर, ता. धाराशिव |
| १७३९ | प्रसाद सुरेश कुचेकर | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १७४० | राजेंद्र तुकाराम कुचेकर | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १७४१ | हनुमंत कुंडलिक फस्के | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १७४२ | सुभाष संपत बंडगर | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १७४३ | शालुबाई सुभाष काकडे | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १७४४ | विकास कुंडलिक दूधभाते | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १७४५ | रविंद्र अरुण बंडगर | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १७४६ | हनुमंत लिंबाजी कुचेकर | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १७४७ | अविनाश अरुण बंडगर | टाकळी (ढोकी), ता. धाराशिव |
| १७४८ | रामहरी विठ्ठल ढोने | येडशी, ता. धाराशिव |
| १७४९ | भीमा किसन कोळगे | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७५० | भीमाशंकर लक्ष्मन कुटकर | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७५१ | शेटिबा तिम्मा बंडगर | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७५२ | मारुती हनुमंत चव्हाण | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७५३ | विठ्ठल बलीबुवा गिरी | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७५४ | धनाजी राम कोळगे | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७५५ | पांडुरंग दुर्गाप्पा कोळगे | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७५६ | यल्लाप्पा गोविंद चव्हाण | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७५७ | अभिमन्यू शंकर कुटकर | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७५८ | सुनिल रामचंद्र चव्हाण | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७५९ | तुकाराम तिम्मा चव्हाण | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७६० | दुर्गादास लक्ष्मन कुटकर | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-----------------------------|-------------------------|
| १७६१ | राजेंद्र दुबळा बंडगर | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७६२ | ज्ञानदेव दुर्गाप्पा बंडगर | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७६३ | जितेंद्र नंदकुमार बनसोडे | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७६४ | विनोद सोमनाथ कुलकर्णी | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७६५ | दत्ता लक्ष्मन बनसोडे | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७६६ | जीवन सोमनाथ कुलकर्णी | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७६७ | राजेंद्र सोमनाथ कुलकर्णी | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७६८ | विश्वनाथ महादेव बनसोडे | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७६९ | गोपाळ काशिनाथ दंडगुले | उमरेगव्हाण, ता. धाराशिव |
| १७७० | पंढरी भैरू डोलारे | ढोकी, ता. धाराशिव |
| १७७१ | धोंडीराम नरसिंग काकडे | सांजा, ता. धाराशिव |
| १७७२ | बाळासाहेब हरिश्चंद्र गाडेकर | सांजा, ता. धाराशिव |
| १७७३ | शिवाजी खंडु घायाळ | सांजा, ता. धाराशिव |
| १७७४ | अनुसया मोहन तांबे | सांजा, ता. धाराशिव |
| १७७५ | विजय रमंश सोनटक्के | सांजा, ता. धाराशिव |
| १७७६ | भिमा तात्याराव चौगुले | सांजा, ता. धाराशिव |
| १७७७ | बापु भिकाजी काकडे | सांजा, ता. धाराशिव |
| १७७८ | पांडुरंग विठठल काकडे | सांजा, ता. धाराशिव |
| १७७९ | बालाजी अभंगराव तगरे | सांजा, ता. धाराशिव |
| १७८० | उत्कर्ष चंदसेन थोरात | सांजा, ता. धाराशिव |
| १७८१ | दत्ता हरी पवार | कौडगाव, ता. धाराशिव |
| १७८२ | शेकू पांडुरंग चौरे | करजखेडा, ता. धाराशिव |
| १७८३ | सुमतनागनाथ चौधरी | करजखेडा, ता. धाराशिव |
| १७८४ | भगवान शिवाजी वाघमोडे | करजखेडा, ता. धाराशिव |
| १७८५ | आबासाहेब हनमंत दुधभाते | करजखेडा, ता. धाराशिव |
| १७८६ | बालाजी दगडू दुधभाते | करजखेडा, ता. धाराशिव |
| १७८७ | राम ग्यानबा वाघे | करजखेडा, ता. धाराशिव |
| १७८८ | लिंबराज रामहरी हुलगुंडे | करजखेडा, ता. धाराशिव |
| १७८९ | गुंडा माधव चौरे | करजखेडा, ता. धाराशिव |
| १७९० | बालाजी व्यंकट वाघे | करजखेडा, ता. धाराशिव |
| १७९१ | हणमंत मधुकर मोटे | येवती, ता. धाराशिव |
| १७९२ | सुधाकर मधुकर मोटे | येवती, ता. धाराशिव |
| १७९३ | गडदे सुनिल चंद्रकांत | येवती, ता. धाराशिव |
| १७९४ | सिताराम संभाजी हुबाळे | येवती, ता. धाराशिव |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|--------------------------|------------------------|
| १७९५ | सोनटक्के ऋषिकेश शिवहरी | पळसवाडी, ता. धाराशिव |
| १७९६ | सोनटक्के श्रीराम श्रीपती | पळसवाडी, ता. धाराशिव |
| १७९७ | श्रीकांत गजेंद्र चादरे | वडगाव सि., ता. धाराशिव |
| १७९८ | अजित बाळासाहेब घायाळ | वडगाव सि., ता. धाराशिव |
| १७९९ | साहेब देवराव चादरे | वडगाव सि., ता. धाराशिव |
| १८०० | तानाजी लक्ष्मण सातपुते | वडगाव सि., ता. धाराशिव |
| १८०१ | बाळासाहेब गणपती घायाळ | वडगाव सि., ता. धाराशिव |
| १८०२ | राणी हणुमंत कस्पटे | रुईभर, ता. धाराशिव |
| १८०३ | धनाजी किसन कस्पटे | रुईभर, ता. धाराशिव |
| १८०४ | ज्योती शिवकुमार सावंत | रुईभर, ता. धाराशिव |
| १८०५ | दत्ता झुंबर कस्पटे | रुईभर, ता. धाराशिव |
| १८०६ | दत्तु अंबादास डोलारे | रुईभर, ता. धाराशिव |
| १८०७ | तानाजी विश्वनाथ कस्पटे | रुईभर, ता. धाराशिव |
| १८०८ | मारुती महादेव कस्पटे | रुईभर, ता. धाराशिव |
| १८०९ | कमल कोडीबा चौरे | रुईभर, ता. धाराशिव |
| १८१० | माधव बळीराम पानढवळे | रुईभर, ता. धाराशिव |
| १८११ | आकाश गोकुळ वाघे | करजखेडा, ता. धाराशिव |
| १८१२ | मेघराज प्रभू हेगडकर | तेर, ता. धाराशिव |
| १८१३ | नागेश रामभाऊ लांडगे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८१४ | नागनाथ रंगनाथ बनसोडे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८१५ | नागेश बापू सोनटक्के | सांगवी, ता. धाराशिव |
| १८१६ | दत्ता भागोजी रोडे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८१७ | सचिन रामदास चौरे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८१८ | शेषेराव सोपान बनसोडे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८१९ | दिपक शेषेराव बनसोडे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८२० | रामहरी वैजनाथ बनसोडे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८२१ | राजभू शामराज लांडगे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८२२ | धनंजय विठ्ठल बनसोडे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८२३ | धर्मराज शौराज लांडगे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८२४ | सोनटक्के पार्वती महादेव | सांगवी, ता. धाराशिव |
| १८२५ | भास्कर अप्पाराव चौरे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८२६ | रामदास अप्पाराव चौरे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८२७ | गोविंद कुमुद कस्पटे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८२८ | सचिन कुमुत कस्पटे | सांगवी, ता. धाराशिव |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|----------------------------|----------------------------|
| १८२९ | सचिन प्रकाश काकडे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८३० | आबासाहेब प्रकाश काकडे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८३१ | प्रकाश बाबुराव काकडे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८३२ | कृष्णा सोमनाथ काळे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८३३ | आनंद सोमनाथ काळे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८३४ | सोनटक्के ज्ञानदेव बळी | सांगवी, ता. धाराशिव |
| १८३५ | बालाजी हरिदास सोनटक्के | सांगवी, ता. धाराशिव |
| १८३६ | तानाजी रामू कस्पटे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८३७ | गणपत भागुजी रोडे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८३८ | लक्ष्मण खंडू सोनटक्के | सांगवी, ता. धाराशिव |
| १८३९ | संगीता मोहन रोडे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८४० | जीवन हरिश्चंद्र लोंडे | सांगवी, ता. धाराशिव |
| १८४१ | गजेंद्र भानुदास वाघे | खंडाळा, ता. तुळजापूर |
| १८४२ | महादेव फुलचंद चौरे | खंडाळा, ता. तुळजापूर |
| १८४३ | केशव बाबासाहेब चौरे | खंडाळा, ता. तुळजापूर |
| १८४४ | मोहन निवृत्ती सोनटक्के | खंडाळा, ता. तुळजापूर |
| १८४५ | प्रदिप हरीबा चौरे | खंडाळा, ता. तुळजापूर |
| १८४६ | दुधभाते रक्माजी मनोहर | उमरगा चि., ता. तुळजापूर |
| १८४७ | घोडके महादेव धोंडिबा | उमरगा चि., ता. तुळजापूर |
| १८४८ | दुधाभाते मार्तंडा पांडुरंग | उमरगा चि., ता. तुळजापूर |
| १८४९ | घोडके प्रभाकर काशिनाथ | उमरगा चि., ता. तुळजापूर |
| १८५० | घोडके सुरेश कल्लाप्पा | उमरगा चि., ता. तुळजापूर |
| १८५१ | घोडके बळीराम नागनाथ | उमरगा चि., ता. तुळजापूर |
| १८५२ | सुरेश भिल्लू राठोड | गंधोरा, ता. तुळजापूर |
| १८५३ | गुरुदेव मत्रु राठोड | रामतीर्थ, ता. तुळजापूर |
| १८५४ | विलास नारायण हांडे | काक्रंबा, ता. तुळजापूर |
| १८५५ | कुमार रामचंद्र पाटील | काक्रंबा, ता. तुळजापूर |
| १८५६ | दिगंबर महादेव पाटील | काक्रंबा, ता. तुळजापूर |
| १८५७ | भारत शिवाजी पाटील | काक्रंबा, ता. तुळजापूर |
| १८५८ | सातपुते धनंजय तानाजी | केमवाडी, ता. तुळजापूर |
| १८५९ | सुभाष विश्वनाथ बनसोडे | धनगरवाडी, ता. तुळजापूर |
| १८६० | प्रकाश दादाराव भांगे | हिप्परगा ताड, ता. तुळजापूर |
| १८६१ | पोपट दत्तू क्षिरसागर | कुंभारी, ता. तुळजापूर |
| १८६२ | राजेंद्र विलास वाघमोडे | इटकळ, ता. तुळजापूर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|--------------------------|------------------------------------|
| १८६३ | लतिका गणपत पाटील | इटकळ, ता. तुळजापूर |
| १८६४ | रमेश शेटीबा धोतरे | सावरगाव, ता. तुळजापूर |
| १८६५ | सुनिल रामहारी पाटील | ढेकरी, ता. तुळजापूर |
| १८६६ | प्रकाश रतन जाधव | केशेगाव, ता. तुळजापूर |
| १८६७ | सतीश बाबु पवार | गंधोरा, ता. तुळजापूर |
| १८६८ | उषा रमेश पवार | गंधोरा, ता. तुळजापूर |
| १८६९ | लहु चागू पवार | गंधोरा, ता. तुळजापूर |
| १८७० | प्रेमचंद रेखु पवार | येडोळा, ता. तुळजापूर |
| १८७१ | तुकाराम गंगाराम गरमडे | मंगरळ, ता. तुळजापूर |
| १८७२ | महादेव नारायण सोनटक्के | मंगरळ, ता. तुळजापूर |
| १८७३ | सोनटक्के अशोक महाळप्पा | मंगरळ, ता. तुळजापूर |
| १८७४ | युवराज गंगाराम गरमडे | मंगरळ, ता. तुळजापूर |
| १८७५ | नवनाथ हणमंत यमगर | कदमवाडी, ता. तुळजापूर |
| १८७६ | रोहिदास हीरू पवार | बोरंदीवाडी नळ, ता. तुळजापूर |
| १८७७ | सोमा थावरा राठोड | बोरंदीवाडी नळ, ता. तुळजापूर |
| १८७८ | तानाजी बाळू चव्हाण | बोरंदीवाडी नळ, ता. तुळजापूर |
| १८७९ | गोवर्धन तुळशीराम पवार | बोरंदीवाडी नळ, ता. तुळजापूर |
| १८८० | मारुती सोमला राठोड | बोरंदीवाडी नळ, ता. तुळजापूर |
| १८८१ | दत्तात्रय लक्ष्मण सुळे | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १८८२ | रामेश्वर लक्ष्मण सुळे | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १८८३ | नामदेव तमन्न देवकर | माळुंब्रा, ता. तुळजापूर |
| १८८४ | रूपचंद लालसिंग पवार | चिवरी (पुजारी तांडा), ता. तुळजापूर |
| १८८५ | नितीन रूपचंद पवार | चिवरी (पुजारी तांडा), ता. तुळजापूर |
| १८८६ | मधुकर लालसिंग पवार | चिवरी (पुजारी तांडा), ता. तुळजापूर |
| १८८७ | हणमंत लक्ष्मण देवकर | माळुंब्रा, ता. तुळजापूर |
| १८८८ | संभाहार शेकप्पा चाफे | दिंडेगाव, ता. तुळजापूर |
| १८८९ | नागनाथ विरू सोनटक्के | मंगरूळ, ता. तुळजापूर |
| १८९० | दत्तात्रय पांडुरंग गरगडे | मंगरूळ, ता. तुळजापूर |
| १८९१ | सुधाकर नागेश सोनटक्के | मंगरूळ, ता. तुळजापूर |
| १८९२ | बालाजी हरीदास कोरे | हिप्परगा ताड, ता. तुळजापूर |
| १८९३ | वसंत निवृत्ती कोरे | हिप्परगा ताड, ता. तुळजापूर |
| १८९४ | विष्णु मारुती हळदे | धनगरवाडी, ता. तुळजापूर |
| १८९५ | विरू विलास सुरवसे | धनगरवाडी, ता. तुळजापूर |
| १८९६ | अशोक राम हळदे | धनगरवाडी, ता. तुळजापूर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|---------------------------|-----------------------------|
| १८९७ | मुकेश वसंतराव कोळेकर | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १८९८ | अंबादास नागनाथ सरक | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १८९९ | उध्दव गेनदेव बंडगर | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १९०० | भारत सिद्राम कोळेकर | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १९०१ | सतिश माधव कोळेकर | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १९०२ | सतीश वसंत कोळेकर | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १९०३ | कोळेकर सुरेश शाहीर | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १९०४ | मुकेश बाजीराव सातपुते | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १९०५ | हिरशंद्र बळीराम कोळेकर | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १९०६ | बळीराम यशवंत कोळेकर | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १९०७ | बाबुराव गुंडिबा खताळ | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १९०८ | तानाजी सिद्राम कोळेकर | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १९०९ | शंकर विश्वनाथ सातपुते | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १९१० | सुमंत बाबासाहेब कोळेकर | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १९११ | गोपाळ हरीबा सातपुते | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १९१२ | फुलाबाई भाऊराव मदने | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १९१३ | हिम्मत ग्यानबा बंडगर | मोरडा तडवळा, ता. तुळजापूर |
| १९१४ | सुरेश गोपीनाथ राठोड | जळकोटवाडी नळ, ता. तुळजापूर |
| १९१५ | श्रिनिवास सुभाष राठोड | जळकोटवाडी नळ, ता. तुळजापूर |
| १९१६ | शेषेराव रूपचंद राठोड | जळकोटवाडी नळ, ता. तुळजापूर |
| १९१७ | श्रीवर्धन भानुदास गिरी | बोरनदीवाडी नळ, ता. तुळजापूर |
| १९१८ | जनार्धन भानुदास गिरी | बोरनदीवाडी नळ, ता. तुळजापूर |
| १९१९ | राजेंद्र दिगंबर सोनटक्के | खंडाळा, ता. तुळजापूर |
| १९२० | विकास नामदेव वाघे | खंडाळा, ता. तुळजापूर |
| १९२१ | शालुबाई अरुण घोडके | खंडाळा, ता. तुळजापूर |
| १९२२ | तुकाराम नामदेव वाघे | खंडाळा, ता. तुळजापूर |
| १९२३ | सचिन हरीबा चौरे | खंडाळा, ता. तुळजापूर |
| १९२४ | रमेश माणिक राठोड | दिपकनगर, ता. तुळजापूर |
| १९२५ | घोडके मारुती कल्लाप्पा | उमरगा चि., ता. तुळजापूर |
| १९२६ | घोडके आप्पा शिवाजी | उमरगा चि., ता. तुळजापूर |
| १९२७ | दुधभाते विराप्पा पांडुरंग | उमरगा चि., ता. तुळजापूर |
| १९२८ | घोडके चंद्रकांत कल्लाप्पा | उमरगा चि., ता. तुळजापूर |
| १९२९ | कोरे शिवाजी पांडुरंग | उमरगा चि., ता. तुळजापूर |
| १९३० | घोडके नेताजी श्रीमंत | उमरगा चि., ता. तुळजापूर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|---------------------------|--------------------------------------|
| १९३१ | शिवाजी आनंदराव पाटील | काक्रंबा, ता. तुळजापूर |
| १९३२ | सुनिल दामोदर पाटील | काक्रंबा, ता. तुळजापूर |
| १९३३ | महादेव शंकर शिरगीरे | काक्रंबा, ता. तुळजापूर |
| १९३४ | एकनाथ नारायण हांडे | काक्रंबा, ता. तुळजापूर |
| १९३५ | महादेव दामू पाटील | काक्रंबा, ता. तुळजापूर |
| १९३६ | कोळकेर राजेंद्र ज्ञानोबा | काक्रंबा/ काक्रंबावाडी, ता. तुळजापूर |
| १९३७ | कोळकेर गणेश ज्ञानोबा | काक्रंबा/ काक्रंबावाडी, ता. तुळजापूर |
| १९३८ | भिमराव राम इंगोले | जळकोट, ता. तुळजापूर |
| १९३९ | नानासाहेब त्र्यंबक देवकते | केमवाडी, ता. तुळजापूर |
| १९४० | दादाराव राम घोडके | धनगरवाडी, ता. तुळजापूर |
| १९४१ | क्षिरसागर राहूल अंबादास | कुंभारी, ता. तुळजापूर |
| १९४२ | वंदना रामदास क्षिरसागर | कुंभारी, ता. तुळजापूर |
| १९४३ | उमेश शेटीबा धोतरे | सावरगाव, ता. तुळजापूर |
| १९४४ | रंजित सुर्यभान दराडे | ढेकरी, ता. तुळजापूर |
| १९४५ | सुभाष सुर्यभान दराडे | ढेकरी, ता. तुळजापूर |
| १९४६ | अरविंद यशवंत मुळे | काळेगाव, ता. तुळजापूर |
| १९४७ | बालाजी यशवंत मुळे | काळेगाव, ता. तुळजापूर |
| १९४८ | नंदा पांडुरंग मुळे | काळेगाव, ता. तुळजापूर |
| १९४९ | विशाल रामचंद्र मुळे | काळेगाव, ता. तुळजापूर |
| १९५० | राम बब्रुवान माने | काळेगाव, ता. तुळजापूर |
| १९५१ | प्रियंका जयकुमारी घुगे | हगलूर, ता. तुळजापूर |
| १९५२ | संतोष नेहरू घुगे | हगलूर, ता. तुळजापूर |
| १९५३ | प्रविण श्रीकांत घुगे | हगलूर, ता. तुळजापूर |
| १९५४ | गजानन यशवंत घुगे | हगलूर, ता. तुळजापूर |
| १९५५ | संजय मंचकराव घुगे | हगलूर, ता. तुळजापूर |
| १९५६ | समर्थ प्रकाश घुगे | हगलूर, ता. तुळजापूर |
| १९५७ | घुगे सदाशिव कांतीलाल | हगलूर, ता. तुळजापूर |
| १९५८ | संभाजी भिकाजी सुपनार | बारूळ ता. तुळजापूर |
| १९५९ | अभिजीत रामहरी थोरबोले | काटी, ता. तुळजापूर |
| १९६० | शांतु तुकाराम इगवे | अणदुर, ता. तुळजापूर |
| १९६१ | रामा मारुती दिवटे | आपसिंगा, ता. तुळजापूर |
| १९६२ | पवार सुनिल भिमराव | येडोळा, ता. तुळजापूर |
| १९६३ | महानंदा अर्जुन बनसोडे | हिप्परगा ताड, ता. तुळजापूर |
| १९६४ | सुनिल संतोष बनसोडे | हिप्परगा ताड, ता. तुळजापूर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|---------------------------|-----------------------------|
| १९६५ | बिभीषण महादेव बनसोडे | हिप्परगा ताड, ता. तुळजापूर |
| १९६६ | मारती भिमराव कोटे | हिप्परगा ताड, ता. तुळजापूर |
| १९६७ | बालाजी बिरु दुधाळ | गोंधळवाडी, ता. तुळजापूर |
| १९६८ | उमेश मोहन घुगे | हगलुर, ता. तुळजापूर |
| १९६९ | बळवंत बन्सीलाल घुगे | हगलुर, ता. तुळजापूर |
| १९७० | संजय वालचंद राठोड | गंधोरा, ता. तुळजापूर |
| १९७१ | संदिपान वालचंद राठोड | गंधोरा, ता. तुळजापूर |
| १९७२ | ज्योती प्रफुल्ल क्षिरसागर | कुंभारी, ता. तुळजापूर |
| १९७३ | सतिश सोमनाथ क्षिरसागर | कुंभारी, ता. तुळजापूर |
| १९७४ | सुनिता विष्णु सोनटक्के | मंगरुळ, ता. तुळजापूर |
| १९७५ | अभिमान गंगाराम गरगडे | मंगरुळ, ता. तुळजापूर |
| १९७६ | मधुकर नागेश सोनटक्के | मंगरुळ, ता. तुळजापूर |
| १९७७ | लवटे अर्चना अनिल | येवती, ता. तुळजापूर |
| १९७८ | धुळाप्या दशरथ शिंदे | कदमवाडी, ता. तुळजापूर |
| १९७९ | सिधेश्वर अरविंद सलगर | कदमवाडी, ता. तुळजापूर |
| १९८० | मच्छिंद्र हनमंत यमगर | कदमवाडी, ता. तुळजापूर |
| १९८१ | संजय सुधाकर यमगर | कदमवाडी, ता. तुळजापूर |
| १९८२ | शहीर गुणवंत यमगर | कदमवाडी, ता. तुळजापूर |
| १९८३ | सोमनाथ रघुनाथ सातपुते | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| १९८४ | हणमंत गोपाळ सातपुते | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| १९८५ | बालाजी गंगाराम कोळेकर | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| १९८६ | वासुदेव रामचंद्र यमगर | कदमवाडी, ता. तुळजापूर |
| १९८७ | प्रेमनाथ चंदु राठोड | येडोळा, ता. तुळजापूर |
| १९८८ | समाधान दिलीप यमगर | कदमवाडी, ता. तुळजापूर |
| १९८९ | उत्तेश्वर मधुकर यमगर | कदमवाडी, ता. तुळजापूर |
| १९९० | धनंजय प्रभाकर यमगर | कदमवाडी, ता. तुळजापूर |
| १९९१ | भारत बळी मारकड | कदमवाडी, ता. तुळजापूर |
| १९९२ | दत्तात्रय केराप्या यमगर | कदमवाडी, ता. तुळजापूर |
| १९९३ | सुरज लक्ष्मण यमगर | कदमवाडी, ता. तुळजापूर |
| १९९४ | शंकर सदाशिव यमगर | कदमवाडी, ता. तुळजापूर |
| १९९५ | सिद्राम सोमला राठोड | बोरनदीवाडी नळ, ता. तुळजापूर |
| १९९६ | दत्तात्रय पांडुरंग देवकर | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| १९९७ | लक्ष्मण बळीराम सुळे | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| १९९८ | काजल रामेश्वर सुळ | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|----------------------------|------------------------------|
| १९९९ | देवकर विनोद राजाराम | माळुंब्रा, ता. तुळजापूर |
| २००० | राजाराम लक्ष्मण देवकर | माळुंब्रा, ता. तुळजापूर |
| २००१ | पोमा नामा चव्हाण | चिवरी (पुजारी), ता. तुळजापूर |
| २००२ | सुधाकर बिल्लु पवार | चिवरी (पुजारी), ता. तुळजापूर |
| २००३ | गजानन संभाहार चाफे | दिंडेगाव, ता. तुळजापूर |
| २००४ | बिराप्या संभाहार चाफे | दिंडेगाव, ता. तुळजापूर |
| २००५ | धनाजी शिवाजी गरगडे | मंगरूळ, ता. तुळजापूर |
| २००६ | गोकर्णा विनोद गरगडे | मंगरूळ, ता. तुळजापूर |
| २००७ | विनादे निवृत्ती गरगडे | मंगरूळ, ता. तुळजापूर |
| २००८ | तुकाराम यशवंत बनसोडे | हिप्परगा ताड, ता. तुळजापूर |
| २००९ | विकास अर्जुन बनसोडे | हिप्परगा ताड, ता. तुळजापूर |
| २०१० | महाळु मुरलीधर घोडके | हिप्परगा ताड, ता. तुळजापूर |
| २०११ | सुभाष केशव घोडके | धनगरवाडी, ता. तुळजापूर |
| २०१२ | दत्तात्रय विठोबा गुडू | धनगरवाडी, ता. तुळजापूर |
| २०१३ | बिरू रघुनाथ लोकरे | धनगरवाडी, ता. तुळजापूर |
| २०१४ | मारुती शिवाप्पा सुरवसे | धनगरवाडी, ता. तुळजापूर |
| २०१५ | किसन दिगंबर सुरवसे | धनगरवाडी, ता. तुळजापूर |
| २०१६ | श्रीकांत गुणवंत मदन | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| २०१७ | भागवत ज्ञानदेव कोळेकर | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| २०१८ | तात्याराव ज्ञानदेव कोळेकर | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| २०१९ | तुकाराम यशवंत कोळेकर | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| २०२० | बाबासाहेब भिमराव कोळेकर | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| २०२१ | रामचंद्र आप्पाराव कोळेकर | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| २०२२ | शेषेराव आप्पासाहेब सातपुते | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| २०२३ | शंकर विश्वंभर कोळेकर | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| २०२४ | कोळेकर आनंद सुभाष | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| २०२५ | कोळेकर समाधान सुभाष | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| २०२६ | यशोद नागनाथ सरक | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| २०२७ | गौतम आबा खताळ | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| २०२८ | कमल किसन झाडे | मोर्डा/तडवळा, ता. तुळजापूर |
| २०२९ | दिगंबर आनंद बंडगर | भातंब्री, ता. तुळजापूर |
| २०३० | पांडुरंग खंडा बंडगर | भातंब्री, ता. तुळजापूर |
| २०३१ | मोहन भाऊराव सलगर | भातंब्री, ता. तुळजापूर |
| २०३२ | परमेश्वर विव्वल बंडगर | भातंब्री, ता. तुळजापूर |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|-------------------------|-------------------------|
| २०३३ | धनाजी सुखदेव बंडगर | भातंब्री, ता. तुळजापूर |
| २०३४ | समाधान शेषराव बंडगर | भातंब्री, ता. तुळजापूर |
| २०३५ | रोजेद्र रामचंद्र बंडगर | भातंब्री, ता. तुळजापूर |
| २०३६ | अमर शहाजी बंडगर | भातंब्री, ता. तुळजापूर |
| २०३७ | मारुती झंपा राठोड | तुतोरी, ता. उमरगा |
| २०३८ | दिलीप गोविंद राठोड | तुतोरी, ता. उमरगा |
| २०३९ | अंकुश पांडुरंग राठोड | तुतोरी, ता. उमरगा |
| २०४० | मारुती नरसिंग भोसले | तुतोरी, ता. उमरगा |
| २०४१ | गुलाब रायमल राठोड | तुतोरी, ता. उमरगा |
| २०४२ | विलास रायमल राठोड | तुतोरी, ता. उमरगा |
| २०४३ | रामदास बळीराम राठोड | तुतोरी, ता. उमरगा |
| २०४४ | व्यंकट रामराव भोसले | तुतोरी, ता. उमरगा |
| २०४५ | विनायक विठ्ठलराव राठोड | तुतोरी, ता. उमरगा |
| २०४६ | आप्पाराव फुलचंद राठोड | तुतोरी, ता. उमरगा |
| २०४७ | कृष्णा विठ्ठलराव जमादार | तुतोरी, ता. उमरगा |
| २०४८ | घमाबाई लालचंद जाधव | अंबरनगर, ता. उमरगा |
| २०४९ | माधव लालचंद जाधव | अंबरनगर, ता. उमरगा |
| २०५० | सतिश सोपान जमादार | आष्टा (ज), ता. उमरगा |
| २०५१ | राजेंद्र रावण जमादार | आष्टा (ज), ता. उमरगा |
| २०५२ | नेताजी रावण जमादार | आष्टा (ज), ता. उमरगा |
| २०५३ | नवनाथ महादेव जमादार | कंटेकुर, ता. उमरगा |
| २०५४ | लक्ष्मी बसवत घोडके | कंटेकुर, ता. उमरगा |
| २०५५ | विजयकुमार शिवराम गुहाळे | कंटेकुर, ता. उमरगा |
| २०५६ | लक्ष्मण महादप्पा गावडे | कंटेकुर, ता. उमरगा |
| २०५७ | सुनंदा सुधाकर जाधव | कंटेकुर, ता. उमरगा |
| २०५८ | बरगली सोमा बनसोडे | चिंचोली (भु), ता. उमरगा |
| २०५९ | लक्ष्मीबाई राम बनसोडे | चिंचोली (भु), ता. उमरगा |
| २०६० | अंकुश भुताळी गाडेकर | चिंचोली (भु), ता. उमरगा |
| २०६१ | शिवाजी भिमराव बनसोडे | चिंचोली (भु), ता. उमरगा |
| २०६२ | श्रीमंत महादु बनसोडे | चिंचोली (भु), ता. उमरगा |
| २०६३ | सुभाष विठ्ठल गाडेकर | चिंचोली (भु), ता. उमरगा |
| २०६४ | तानाजी दासु गाडेकर | चिंचोली (भु), ता. उमरगा |
| २०६५ | शहाजी दासु गाडेकर | चिंचोली (भु), ता. उमरगा |
| २०६६ | विकास दत्तु जमादार | कराळी, ता. उमरगा |

| अ. क्र. | लाभार्थ्याचे नाव | गावाचे नाव |
|---------|----------------------------|-------------------|
| २०६७ | सविता राजा चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २०६८ | वैजिनाथ ज्ञानेश्वर शिरगीरे | कराळी, ता. उमरगा |
| २०६९ | अंगद किसन जमादार | कराळी, ता. उमरगा |
| २०७० | धनसिंग जयसिंग चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २०७१ | बिराप्पा महादेव दुधभाते | कराळी, ता. उमरगा |
| २०७२ | धोंडिराम प्रभु भोसले | कराळी, ता. उमरगा |
| २०७३ | गोपाळ विठ्ठल दुधभाते | कराळी, ता. उमरगा |
| २०७४ | दिगंबर राम करनुरे | कराळी, ता. उमरगा |
| २०७५ | बालाजी काशिनाथ गडदे | कराळी, ता. उमरगा |
| २०७६ | रामचंद्र गणपत चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २०७७ | शरद गणपत चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २०७८ | बाबु गणपत चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २०७९ | अविनाश विठ्ठल चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २०८० | विलास दत्तु जमादार | कराळी, ता. उमरगा |
| २०८१ | गुलाब दगडु पवार | कराळी, ता. उमरगा |
| २०८२ | विठ्ठल खुबा चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २०८३ | हिरासिंग खुबा चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २०८४ | वसंत रुपसिंग चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २०८५ | धर्माबाई राजेंद्र राठोड | कराळी, ता. उमरगा |
| २०८६ | गणपती श्रीरंग दुधभाते | कराळी, ता. उमरगा |
| २०८७ | युवराज भिलु चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २०८८ | गोपाळ धर्मा राठोड | कराळी, ता. उमरगा |
| २०८९ | गोपिचंद सितराम राठोड | कराळी, ता. उमरगा |
| २०९० | राम धनु चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २०९१ | शिवाजी माणिक चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २०९२ | सोनाली लिंबराज कुरनुरे | कराळी, ता. उमरगा |
| २०९३ | के शव बहु चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २०९४ | विजय फुलचंद जाधव | कराळी, ता. उमरगा |
| २०९५ | राजेंद्र लालु जाधव | कराळी, ता. उमरगा |
| २०९६ | मिठु खुबा चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २०९७ | व्यंकट चंदु चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २०९८ | राजु दगडु पवार | कराळी, ता. उमरगा |
| २०९९ | छाया बालाजी होळकर | तुरोरी, ता. उमरगा |
| २१०० | नामदेव श्रीपती भोसले | तुरोरी, ता. उमरगा |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|------------------------------|-------------------|
| २१०१ | प्रेमदास बळीराम राठोड | तुरोरी, ता. उमरगा |
| २१०२ | रणजित शंकर जाधव | तुरोरी, ता. उमरगा |
| २१०३ | भास्कर मिठू राठोड | तुरोरी, ता. उमरगा |
| २१०४ | अमित पांडूरंग राठोड | तुरोरी, ता. उमरगा |
| २१०५ | किशोर पांडूरंग राठोड | तुरोरी, ता. उमरगा |
| २१०६ | रमेश मिठू राठोड | तुरोरी, ता. उमरगा |
| २१०७ | सचिन माणिक जाधव | तुरोरी, ता. उमरगा |
| २१०८ | रमेश गणपती सुर्यवंशी | तुरोरी, ता. उमरगा |
| २१०९ | लालू मोतीराम चव्हाण | तुरोरी, ता. उमरगा |
| २११० | तानाजी रामदास राठोड | तुरोरी, ता. उमरगा |
| २१११ | सचिन बन्सीलाल राठोड | तुरोरी, ता. उमरगा |
| २११२ | मनिषा मुकिंदा जमादार | तुरोरी, ता. उमरगा |
| २११३ | ईश्वर काशिबा घोडके | मळगी, ता. उमरगा |
| २११४ | आप्पाराव भिमराव सुरवसे | मळगी, ता. उमरगा |
| २११५ | तानाजी मच्छिंद्र सुर्यवंशी | माडज, ता. उमरगा |
| २११६ | प्रभाकर राम सुर्यवंशी | माडज, ता. उमरगा |
| २११७ | मोहन शाहुराज सुर्यवंशी | माडज, ता. उमरगा |
| २११८ | अविनाश कोंडीबा सुर्यवंशी | माडज, ता. उमरगा |
| २११९ | भिमनाथ कोंडीबा सुर्यवंशी | माडज, ता. उमरगा |
| २१२० | बाळासाहेब राजेंद्र सुर्यवंशी | माडज, ता. उमरगा |
| २१२१ | पंडित गुडाप्पा माशाळे | कसगी, ता. उमरगा |
| २१२२ | गणपत खुबा चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २१२३ | सुभाष लोकू राठोड | कराळी, ता. उमरगा |
| २१२४ | आनंद खिरा राठोड | कराळी, ता. उमरगा |
| २१२५ | भास्कर हिरासिंग चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २१२६ | धोंडिराम शामा पवार | कराळी, ता. उमरगा |
| २१२७ | जयसिंग फकिरा चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २१२८ | दिलीप गणपत चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २१२९ | लक्ष्मण फुलचंद जाधव | कराळी, ता. उमरगा |
| २१३० | महादेव धोंडिबा पवार | कराळी, ता. उमरगा |
| २१३१ | देविदास फकिरा चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २१३२ | प्रविण शिवाजी चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २१३३ | दिलीप धोंडिबा पवार | कराळी, ता. उमरगा |
| २१३४ | नरसिंग बध्दु पवार | कराळी, ता. उमरगा |

| अ. क्र. | लाभार्थ्यांचे नाव | गावाचे नाव |
|---------|--------------------------|--------------------------------|
| २१३५ | सुधाकर शिवाजी चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २१३६ | देविदास सिताराम राठोड | कराळी, ता. उमरगा |
| २१३७ | रवि विठठल चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २१३८ | रमेश लक्ष्मण दुधभाते | कराळी, ता. उमरगा |
| २१३९ | सुनिता चरण पवार | कराळी, ता. उमरगा |
| २१४० | रमेश माणिक चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २१४१ | तात्याराव मानसिंग चव्हाण | कराळी, ता. उमरगा |
| २१४२ | परशुराम टिकाराम राठोड | कराळी, ता. उमरगा |
| २१४३ | रोहीदास बळीराम राठोड | तुरोरी, ता. उमरगा |
| २१४४ | प्रदीप जगन्नाथ राठोड | तुरोरी, ता. उमरगा |
| २१४५ | अनिल फुलचंद राठोड | तुरोरी, ता. उमरगा |
| २१४६ | अरूण हणमंत सुर्यवंशी | तुरोरी, ता. उमरगा |
| २१४७ | दशरथ बाबूराव कलमले | तुरोरी, ता. उमरगा |
| २१४८ | हणमंत बाबुराव लोहार | तलमोड, ता. उमरगा |
| २१४९ | महादेव धर्मा राठोड | बेळंब, ता. उमरगा |
| २१५० | अंगद तुळशीराम घोडके | मळगी, ता. उमरगा |
| २१५१ | सुरेखा युवराज घोडके | मळगी, ता. उमरगा |
| २१५२ | रामदास शामराव सुरवसे | मळगी, ता. उमरगा |
| २१५३ | तुकाराम विश्वनाथ वाघमोडे | मळगी, ता. उमरगा |
| २१५४ | नामदेव शामराव सुरवसे | मळगी, ता. उमरगा |
| २१५५ | रोहित शंकरराव सुर्यवंशी | मळगी, ता. उमरगा |
| २१५६ | विकास श्यामू पवार | आष्टा का. वसंतवाडी, ता. लोहारा |
| २१५७ | बालाजी बाजीराव घोडके | मुर्शदपूर, ता. लोहारा |
| २१५८ | शिवाजी निवृत्ती घोडके | मुर्शदपूर, ता. लोहारा |
| २१५९ | सुरेंद्र मुरली जाधव | नागूर, ता. लोहारा |

(कैलास साळुंके)
उप सचिव, महाराष्ट्र शासन